

25<sup>th</sup> May, 2022

The Secretary
The Bombay Stock Exchange Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers
27<sup>th</sup> Floor, Dalal Street
Mumbai 400 023

Dear Sir,

Ref: Security Code no. 517119

Dear Sir/Madam,

Ref: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

With reference to above captioned subject, please find enclosed newspaper advertisement published in following newspapers on 25.05.2022

The Free Press Journal, Mumbai The Financial Express Journal, Pune Navshakti ,Mumbai, Lokshatta, Pune

Intimating about publication of Financial Results of the Company for the fourth Quarter and year ended 31st March, 2022.

The said result is also available on the website of the Company www.pcstech.com:

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

For PCS Technology Limited

**Mehul Monani** 

**Company Secretary and Compliance Officer** 

# **FINANCIAL EXPRESS**

# **TPNODL**

TP NORTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED

(A Tata Power & Odisha Government Joint Venture) Regd. Off: Corp Office, Januganj, Remuna Golei, Balasore, Odisha-756019 CIN No.: U40106OR2021SGC035951; Website: www.tpnodl.com

NOTICE INVITING TENDER (NIT) May 23, 2022

SI No.	Tender Enquiry No.	Work Description
1	TPNODL/OT/2022-23/2500000011	Electrification works in 3890 households of Baripada & Keonjhar Circles which include installation of Solar PV standalone system and providing service connection with house wiring.
2	TPNODL/OT/2022-23/2500000012	Rate Contract for SITC of Optical Fiber Cable laying activity in 5 different Circles of TPNODL
3	TPNODL/OT/2022-23/2500000015	Purchase Order against shifting of existing 11KV Line due to construction of temporary Road by Railway Department at Station Bazar, LC gate No-36, Baripada.
4	TPNODL/OT/2022-23/2500000016	Rate Contract SITC of L3 Switches at Bhubaneswar, OPTCL Data Centre under TPNODL.
5	TPNODL/OT/2022-23/2500000017	Rate Contract for procurement of various size of HT cable

MSMEs registered in the State of Odisha shall pay tender fee of Rs. 1,000/- including GST.

\* EMD is exempted for MSMEs registered in the State of Odisha.

For more details like bid due date, EMD, tender fee, bid opening date etc. of the Tenders, please visit "Tender" section TPNODL website https://tpnodl.com. Tenders will be available on TPNODL website as below-Tender bearing NIT No -2500000011 will be available on website w.e.f. dtd 24.05.2022.

Tender bearing NIT No -2500000012 will be available on website w.e.f. dtd 26.05.2022. Tender bearing NIT No -2500000015 will be available on website w.e.f. dtd 27.05.2022. 4. Tender bearing NIT No -2500000016 will be available on website w.e.f. dtd 27.05.2022. 5. Tender bearing NIT No -2500000017 will be available on website w.e.f. dtd 01.06.2022.

Note- Future communication / corrigendum to tender documents, if any, shall be available on website.

**HoD-Contracts** 

## T-HILLS PRIVATE LIMITED

(Formerly Jaganmata Property Developers Private Limited)

Corporate Identity Number (CIN): U45206TG2015PTC101944 Regd. Office: Survey No-08, Opp to Mahindra Satyam, Side line of Godrej Green Building Kondapura Hyderabad Telangana 500033 Email: t-hill@puravankara.com Website: http://www.puravankara.com

Extract of Audited Financial Results for the quarter and

year ended March 31, 2022 **Particulars**  Total Income from Operations 2 Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items) (179.35)(2.56)(916.75)(4.67)3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (179.35)(2.56)(916.75) (4.67)4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (134.22)(1.92)(686.02) (2.66)5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (134.22)(1.92)(2.66)1.00 1.00 1.00 1.00 6 Paid up Equity Share Capital 7 Reserves (excluding Revaluation Reserve and Securities Premium a/c) (692.22)(6.21)(692.22) (6,21)8 Securities Premium Account 9 Net worth (5.21)(691.22)(5.21)(691.22)18,883.32 10 Paid up Debt Capital / Outstanding Debt 16.246.24 18,883.32 16,246.24 11 Outstanding Redeemable Preference Shares 12 Debt Equity Ratio (38.17) (4,259.72) (38.17) (4.259.72) Earnings per equity share of Rs. 100 each (for continuing and discontinued operation 1 Basic (13,422.00) (192.00) (68,602.00) 2 Diluted (13,422.00) (192.00) (68,602.00) (266.00)14 Capital Redemption Reserve 15 Debenture Redemption Reserve 16 Debt Service Coverage Ratio (0.12)(0.27)(0.01)17 Interest Service Coverage Ratio (0.12)(0.27)(0.01)

1. The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LOOR Regulations The full format of the quarterly/ annual financial results is available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and of the listed entity. 2. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can

> For and on behalf of the Board of Directors of T-HILLS PRIVATE LIMITED (Formerly Jaganmata Property Developers Private Limited)

Doddappagowda Shivasangappa Patil Bengaluru, India DIN:01599400 May 23, 2022

AICICI PRUDENTIAL

MUTUAL FUND

be accessed on the URL www.bseindia.com.

ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1288 Days Plan O, ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1279 Days Plan P and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1272 Days Plan Q (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on May 30, 2022\*:

Name of the Scheme/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) <sup>S#</sup>	NAV as on May 23, 2022 (₹ Per unit)
ICICI Prudential Fixed Maturity Pl	an - Series 84 - 1288 Days Plan	0
Direct Plan - Quarterly IDCW	0.0500	13.1935
ICICI Prudential Fixed Maturity Pl	an - Series 84 - 1279 Days Plan	P
Quarterly IDCW	0.0500	12.9962
Half Yearly IDCW	0.0500	13.0006
ICICI Prudential Fixed Maturity Pl	an - Series 84 - 1272 Days Plan	Q
Quarterly IDCW	0.0500	12.9873
Half Yearly IDCW	0.0500	12.9872

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- \* or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1288 Days Plan O (FMP - Sr 84 - 1288 Pl O), ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1279 Days Plan P (FMP - Sr 84 - 1279 Pl P) and ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 84 - 1272 Days Plan Q (FMP - Sr 84 - 1272 Pl Q):

The units of FMP - Sr 84 - 1288 Pl O, FMP - Sr 84 - 1279 Pl P and FMP - Sr 84 - 1272 PI Q are listed on BSE. The trading of units of FMP - Sr 84 - 1288 PI O, FMP - Sr 84 - 1279 PI P and FMP - Sr 84 - 1272 PI Q will be suspended on BSE with effect from closing hours of trading of May 25, 2022.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be May 30, 2022.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: May 24, 2022 No. 009/05/2022

Sd/-**Authorised Signatory** 

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit <a href="https://www.iciciprumf.com">https://www.iciciprumf.com</a> or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## **Birlasoft Limited**

Registered Office: 35 & 36, Rajiv Gandhi Infotech Park, Phase-I, MIDC, Hinjawadi, Pune (MH) 411057, India Tel: +91 20 6652 5000 | Fax: +91 20 6652 5001 | contactus@birlasoft.com | www.birlasoft.com | CIN: L72200PN1990PLC059594

(CK BIRLA GROUP

birlasoft

Enterprise to the Power of Digital™

## EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022**

₹ in million (except per share data)

		Quarter Ended	Year Ended	Quarter Ended
Sr. No.	Particulars	March 31, 2022 (Audited)	March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Audited)
1	Sales / Income from operations	11,014.42	41,303.50	9,028.57
2	Net profit for the period (before tax, exceptional and extraordinary item)	1,735.96	6,167.99	1,368.02
3	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary item)	1,735.96	6,166.62	1,368.02
4	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	1,328.97	4,636.38	989.75
5	Other comprehensive income (net of tax)	203.94	294.61	(25.16)
6	Total comprehensive income for the period	1,532.91	4,930.99	964.59
7	Equity share capital	558.99	558.99	554.57
8	Earning per share for the period (after extraordinary items) (on par value of ₹ 2/-) (not annualised)			
	Basic	4.73	16.63	3.56
	Diluted	4.68	16.43	3.48

Notes:

- The above audited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on May 23, 2022. These audited consolidated financial statements are prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The Statutory Auditors of the Company have audited the above consolidated financial results of the Company for the year ended March 31, 2022. An unmodified opinion has been issued by them thereon. Standalone information

Quarter Ended Year Ended Quarter Ended **Particulars** March 31, 2022 March 31, 2021 March 31, 2022 No (Audited) (Audited) (Audited) Revenue 5,573.34 20,493.75 4,450.71 Profit before tax 1,040.05 3,968.30 830.03 Net profit for the period 780.79 2,960.48 580.16 Other comprehensive income/(losses) 30.43 (47.29)(102.34)733.50 2,858.14 610.59 Total comprehensive income

- 4 During the year, Birlasoft GmbH, a wholly owned step-down subsidiary of the Company has been liquidated and the resulting net loss of ₹ 1.37 million has been recognised in the statement of profit and loss and disclosed under exceptional items.
- The Board of Directors have recommended final dividend of ₹ 3/- per equity share of face value of ₹ 2/- each. The payment of dividend is subject to the approval of the members at the ensuing Annual General Meeting of the Company. The Company has paid an interim dividend of ₹ 1.50/- per equity share of face value of ₹ 2/- each during the quarter ended December 31, 2021.
- The Board of Directors at its meeting held on May 23, 2022, has approved a proposal to buy-back upto 7,800,000 fully paid equity shares of ₹ 2/- each of the Company for an aggregate amount not exceeding ₹ 3,900 million being 2.79% of the total paid up equity share capital at ₹ 500/- per equity share subject to the approval of the members
- Previous period's figures have been regrouped / reclassified wherever necessary to conform with the current period's classification /
- The figures for quarter ended March 31, 2022 and March 31, 2021, are arrived at, as difference between audited figures in respect of

the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year.

The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results for the quarter and year ended March 31, 2022, are available on the website of BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, where the shares of the Company are listed and the Company's website at www.birlasoft.com.

On behalf of the Board of Directors

For Birlasoft Limited

Dharmander Kapoor **CEO & Managing Director** 

# **DCS PCS TECHNOLOGY LIMITED**

Place: New Jersey

Date : May 23, 2022

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710. Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

SN	Particulars	Consolidated						
			Quarter ended	1	Financial Y	ear Ended		
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	72.12	68.79	64.83	270.34	282.95		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	16.31	5.76	(26.77)	105.07	83.81		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	9.21	1.83	(31.63)	85.62	44.93		
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.25	1.94	(33.37)	89.99	42.44		
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07		
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA		
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.04	0.01*	(0.15)	0.41	0.21		

The Financial details on Standalone basis are as under Standalone **Particulars** Financial Year Ended Quarter ended 31.03.2022 31.12.2021 31.03.2021 31.03.2022 31.03.2021 Unaudited Audited Audited Audited Audited 71.12 67.77 64.10 266.22 278.69 Total Income from Operations Profit before tax 15.92 102.21 2 5.16 (26.90)80.59 Profit after tax 1.44 83.63 (31.67)42.70

Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quaterly and Annual of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity
- 2 The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 24" May 2022.
- 3 Figures for the quarter ended 31" March 2022 and 31" March 2021 are the balancing figures between year ended audited figures and the nine months ended 31" December 2021 and 31" December 2020 respectively which were subject to limited review.
- 4 The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- 5 The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies, Act 2013.
- 6 The Company in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.7.36 Lacs being imapirment loss for the current quarter and gain (restricted to reversal of previously booked impairment loss) of Rs.55.66 Lacs for the current year has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial
- 8 The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the financial statements. However there is no significant impact of Covid-19 on operations of the company.
- 9 Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place: Mumbai Date: 24" May 2022

# hathw@ybhawani

HATHWAY BHAWANI CABLETEL & DATACOM LIMITED Regd. Office: 805/806, Windsor, 8th Floor, Off CST Road, Kalina,

Santacruz (East), Mumbai - 400098. Tel: 022 40542500 Fax: 022 40542700 CIN: L65910MH1984PLC034514 Website: www.hathwaybhawani.com email: investors.bhawani@hathway.net

### INFORMATION REGARDING THIRTY EIGHTH ANNUAL **GENERAL MEETING**

- The THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of the Company will be held through Video Conferencing ("VC") Other Audio-Visual Means ("OAVM") on Friday, June 24, 2022 at 12.00 noon IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with al applicable circulars on the matter issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business set out in the Notice calling the AGM. Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://jiomeet.jio.com/hbcdlagm and remote evoting facility for the same can be availed at https:// emeetings.kfintech.com. Members participating through the VC / OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.
- The Notice of the AGM and Annual Report for the financial year 2021-22, will be sent to the Members of the Company electronically, whose email address is registered with the Company Bigshare Services Pvt Ltd/Depository Participant(s). The Annual Report will also be available on the Company's website a www.hathwaybhawani.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on website of KFin Technologies Limited ("KFinTech") at https:// evoting.kfintech.com.

3. Manner of registering / updating email address:

- (a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email address with the Company, are requested to register / update their email address with Bigshare Services Pvt Ltd, Registrar and Transfer Agent ("RTA"), by clicking the link https://www.bigshareonline.com/InvestorRegistration.aspx or on the website www.bigshareonline.com under "For Investors" tab by choosing the Email / Bank Detail Registration heading and following the registration process as guided therein The members are requested to provide details such as Name Folio Number, PAN, mobile number and email id. In case of any query, a member may send an email to RTA at investor@bigshareonline.com.
- (b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered / updated their email address with their Depository Participants, are requested to register / update their email address with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.

4. Manner of casting vote(s) through e-voting:

(a) Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("e-voting").

- (b) The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.hathwaybhawani.com and on the website of KFinTech at https://evoting.kfintech.com
- (c) The facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM ("Insta Poll") and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting wil be able to vote at the AGM through Insta Poll.
- (d) The login credentials for casting votes through e-voting shall be made available to the members through email. Members who do not receive email or whose email address is not registered with the Company /Bigshare Services Pvt Ltd/ Depository Participant(s), may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM. (e) The same login credentials may also be used for attending
- the AGM through VC/OAVM. 5. Any person, who acquire shares and become Member of the
- Company after the date of electronic dispatch of Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, June 17, 2022, may obtain the Login credentials by following the instructions as mentioned in the Notice of AGM or sending a request at evoting@kfintech.com.
- 6. Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote evoting or through Insta Poll during the AGM.

Place: Mumbai

Date: May 25, 2022

By order of the Board of Directors

Ajay Singh Company Secretary & Compliance officer (FCS 5189)

Pune

financialexp.epapr.in



## HINDOOSTAN MILLS LTD.

CIN: L17121MH1904PLC000195 Registered Off.: Shivsagar Estate "D" Block, 8th floor

Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400018

Phone: 022 61240700 contact@hindoostan.com www.hindoostan.com

= Email . Contact@minuo	JStant.com =	www.iiiiuuu	Stant.com				
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER /YEAR ENDED 31ST MARCH 2022 (₹ in Lakhs)							
Particulars	Quarter ended 31st March 2022	Year ended 31st March 2022	Quarter ended 31st March 2021				
	(Audited)	(Audited)	(Audited)				
Total Revenue from operations (net)	3,010.79	10,374.43	2,760.67				
Net Profit / (Loss) for the period (before tax and							
Exceptional items) from continuing operations	19.10	(66.46)	(29.87)				
Net Profit / (Loss) for the period (before tax and							
Exceptional items) from discontinued operations	-	-	-				
Net Profit / (Loss) for the period before							
tax from continuing operations	19.10	(66.46)	(29.87)				
Net Profit /(Loss) for the period before							
tax from discontinued operations	-	-	-				
Net Profit / (Loss) for the period after tax							
from continuing operations	(240.75)	(326.31)	(29.87)				
Net Profit / (Loss) for the period after tax							
from discontinued operations	-	-	-				
Total Comprehensive Income for the period	(220.80)	(316.11)	(50.83)				
Equity Share Capital	166.45	166.45	166.45				
Earning Per Share from continuing							
operations (of ₹ 10/- each)							
Basic :	(14.46)	(19.60)	(1.79)				
Diluted :	(14.46)	(19.60)	(1.79)				
Earning Per Share from discontinued							
operations (of ₹ 10/- each)							
Basin ·	1 -						

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and the Company's website www hindoostan com

**Particulars** 

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

(after Exceptional and/or Extraordinary items

(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit for the period (after tax) and

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year

Net Profit / (Loss) for the period after tax

Other Comprehensive Income (after tax)]

(Face value of Rs. 10 each, fully paid up)

Earnings per share (EPS) (for continuing and

**Particulars** 

1 Total Income from Operations

2 Net Profit / (Loss) for the period before tax

3 Net Profit / (Loss) for the period after tax

4 Total Comprehensive Income for the period

[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)

(not annualised \*) (before extraordinary items)

Total income from operations

Paid up equity share capital

discontinued operations)

Basic

(of Rs. 10 each) (Not annualised)

Total income from operations

Profit before tax

Profit after tax

Place: Mumbai

Net Profit for the period before tax

Net Profit for the period

For HINDOOSTAN MILLS LTD. KHUSHAAL THACKERSEY

eClerx

eClerx Services Limited

CIN: L72200MH2000PLC125319 Regd. Office: Sonawala Building, 1st Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301, Fax: +91 (22) 6614 8655, Email: investor@eclerx.com, Website: www.eclerx.com

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

March 31,

2022

(Audited)

5,916.65

1,587.22

1.587.22

1,184.00

1.174.82

330.98

35.87

March 31.

2022

(Audited)

4,280.76

1,273.27

1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated Financial Results for the guarter and year

websites, www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com

DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710.

THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

Audited

72.12

16.31

9.21

13.25

Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com

 Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279 EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015

Quarter ended

31.03.2022 | 31.12.2021 | 31.03.2021

Unaudited

68.79

5.76

1.83

1.94

ended March 31, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges

954.61

Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and year ended March 31, 2022

Dated : May 24, 2022

Place : Mumbai

Diluted



"SHRI. ANIL R. GUPTA"

Our proposed Residential &

Commercial Project at Land bearing

S. No. 180, 181/2, 185/1 to 12

186, 187/B, 188/Pt, 190, 191, 192 193, 194, 196, 197, 199, 201, 202

5. 6 & 7. 206. 207. 208/1. 2. 3. 4 to

8, 209, 210/1, 2, 3, 211/2, 3, 6 & 7/

Pt., 212, 213/1, 214/3, 215/Pt., 215/Pt., 216/1, 2 & 4, 219/2, 220/

Pt., 221/1 & 2, 222/3, 223/1, 223

2. 224/1 & 250/Pt., 250/Pt., 251

254, 255/1 to 4, 257/1, 259/1 260

Pt. & 260/Pt., 261 & 263, Village

Nilemore, Tal: Vasai, Dist.: Palghai

Maharashtra was accorded the Environmental Clearance from the

Environment and Climate Change

The copy of the Environmental clearance letter is available on the

Environment Forest and Climate

Department, Government

web site of Ministry

Change, Government of India

(Rupees in million, except per share data

March 31.

2021

(Audited)

4,728.18

1,288.96

1.288.96

934.25

340.06

29.04

28.81

March 31.

(Audited)

3,295.24

1,055.79

For and on behalf of Board of Directors

783.00

Year Ended

March 31,

2022

(Audited)

21,603.4

5,604.8

5.604.87

4,177.5

4.207.35

330.98

123.81

121.57

Year Ended

March 31.

(Audited)

15,513,12

4.768.18

PD Mundhra

(Rs. in lakhs)

Audited

282.95

83.81

44.93

42.44

Financial Year Ended 31.03.2022 31.03.2021

Audited

270.34

105.07

85.62

89.99

15,357.18

Quarter Ended

December 31.

2021

(Unaudited)

5,591.68

1,449.10

1.449.10

1,065.55

1.100.00

331.16

31.73

Quarter ended

December 31.

(Unaudited)

4.056.30

1,247.11

916.69


http://environmentclearance

2nd Floor, Aman Chambers, Veer Savarkar Marg, Prabhadevi, Mumbai 400 025 Email: cs4444@pnb.co.ir Ph. No. 022-43434630, 43434663

### CORRIGENDUM

Corrigendum to paper publication for eauction notice to be conducted on 08-06-2022 published on 03.05.2022 in newspapers Navshakti and Free Press Journal wherein iter no 2 in reference to M/s Aceelene Suiting Ltd , Schedule of property "Plot no G-48, MIDC Tarapur, Village, Saravali, Boisar West, Dist - Palghar ,Admn Land Area 10,656.36 sq.fl Ground Floor 5289.43 sq.ft, First Floor 5289.43 sq.ft In the name of M/s Accelene Suitin Pvt Lt". of original publication date is corrected as under, the owner of property to be read as "in the name of Accelene Suitings Ltd" instead of M/s Accelene Suiting Pvt Lt". All other terms and conditions of e-auction as mentioned in the original notice to remain unchanged

Authorised Officer Punjab National Bank Date: 24.05.2022 Place: Mumbai



OFFICE OF THE SUPERINETENDING ENGINEER (O&M) RARS HPS BARGI NAGAR IABAI PLIR 482056 E MAIL: seoandmbargi@gmail.com Website: www.mppgenco.nic.in

NIT for E tendering system of tender no 2022\_MPPGC\_200219
MPPGCL INVITES E-TENDERS FROM ELIGIBLES BIDDERS THROUGH E TENDERING FOR Supply, erection, testing and commissioning of duplex type control and relay panel having merical type protection relay (Including dismantling of existing system) at 2X45 MW RABS HPS

Bargi nagar Estimated Value of this work is Rs. 2,61,08,000 /- (In words Rs. Two Crore Sixty One Lakhs Eight Thousand only) Inclusive of GST. EMD: Rs. 2,61,100/- . Tender document cost: Rs.5000 /-Detailed NIT & Bidding document are available on GoMP Website: <a href="www.mptender.gov.">www.mptender.gov.</a>i
MPPGCL reserves the right to accept/reject any/all tenders without assigning any reason thereof

> Superintending Engineer (O&M) RABS HPS Bargi nagar SAVE ELECTRICITY

Notice Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shar of the Company have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation

Folio No. Name of No of Shares | Distinctive Nos. | Certificate Nos Shareholder From To From 2508501 - 25103 006179 MANJU J NALANI 2508600

MANJUBEN JAGDISHCHANDRA MALAN

CONTROL PRINT LTD

C 106, Hind Saurashtra Industrial Estate, Andheri Kurla Road, Marol Naka, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400059

Dated: 24/05/2022

THE DHARAMSI MORARJI CHEMICAL COMPANY LIMITED (CIN: L24110MH1919PLC000564)

Regd office: Prospect Chambers, 317/321, Dr. D.N. Road, Fort, Mumbai - 400 001 Telephone: -022 22048881-2-3, Email ID: investor@dmcc.com, Website: www.dmcc.com **Extract of Standalone and Consolidated Audited Financial Results** 

for the quarter / year ended 31<sup>st</sup> March 2022 (₹ In Lakhs) Standalone Consolidated Quarter ended Year ended Quarter ended **Particulars** Audited Unaudited Audited Audited Audited Audited Unaudited Audited Audited Audited 31-03-2022 31-12-2021 31-03-2021 31-03-2022 31-03-2021 31-03-2022 31-12-2021 31-03-2021 31-03-2022 31-03-202 (Refer Note No. efer Note No. Refer Note No. Refer Note No. Total Income from Operations 10474.33 8171.88 6425.27 20784.40 10477.15 8173.6 6428.34 33236.09 20792.63 33227.83 Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 920.82 905.24 864.1 3416.96 3402.02 920.45 902.98 865.48 3414.2 Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items) 920.82 905.24 864.18 3416.96 3402.02 920.45 902.98 865.48 3414.23 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 372.62 646.02 1074.75 2136.34 3256.08 372.25 644.1 1075.64 2134.0 Total Comprehensive Income for the period

3404.21 3404.21 3257.86 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and 1072.15 Other Comprehensive Income (after tax)] 654.35 1071.25 3206.90 2167.62 3208.68 364.20 2169.95 363.83 652.46 6 Equity Share Capital 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 2493.99 Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year 16839.53 14794.29 16868.43 14824.50 Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) 4.31 8.57 13.06 13.06

### Notes:

- The above audited standalone and consolidated financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 and other relevant amendments thereafter. These financial results have been reviewed and recommended for adoption by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 24th May, 2022 by video conferencing. The Statutory Auditors have conducted the audit of the financial results and have expressed an unqualified audit opinion.
- The financial result for the quarter and year ended on 31st March, 2022 have been audited by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosu Requirements) Regulations, 2015.
- The Total Income from Operations in the corresponding year ended 31st March, 2021 includes profit of Rs. 494.10 Lakhs on account of the completion of assignment / transfer of the closed Khemli Unit Consequently, the current year ended 31st March, 2022 net profit figures are not comparable with previous year.
- The Company is now under Normal Tax regime and have utilised Rs. 285.50 Lakhs of MAT Credit Entitlement during the year ended 31st March, 2022. Further a provision of Rs. 540.56 Lakhs has bee made towards Deferred Tax Liability on account of temporary timing difference on the tax liability due to Additions to Fixed Assets during the quarter and year ended 31st March, 2022.
- The Code on Social Security 2020, relating to employee benefits during employment and post-employment benefits received the Presidential Assent on September-2020. The Code has been published
- in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not yet been notified and final rules / interpretations have not yet been issued. The impact of the said code shall be assessed and accounted for once the relevant provisions are notified.
- The operations of the company are limited to one segment, namely Manufacturing and Sale of Chemicals, hence the segment wise disclosure requirements of Ind AS 108 on Operating Segment are not applicable to it.
- The figures for the quarter ending 31st March, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on 31st March, 2022 and the unaudited published year-to-date figures up to the third quarter of the respective financial years and there are no material adjustments made in the results of the quarter ended 31st March, 2022 which pertains to ealrier periods. The previous period figures have been re-grouped, wherever considered necessary.
- The above is an extract of the detailed format of Audited (Standalone and Consolidated) Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022 ("Results"), filed with the Stock Exchanges i.e BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Results are available on the website of BSE Limited (URL: www.bseindia.com/corporates) and the National Stock Exchange of India Ltd (URL: www.nseindia.com/corporates) on the company's website (URL
- https://www.dmcc.com/investor/statutory-information/financial-results) The Board of Directors have recommended Final Dividend of Re. 1.00 per equity share of Rs. 10/- each @ 10 %, subject to the approval of Shareholders at ensuing Annual General Meeting.

For The Dharamsi Morarji Chemical Co. Ltd

Mumbai, 24th May, 2022

(Bimal Lalitsingh Goculdas Managing Director, & Chief Executive Office



### **VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED**

Registered Office: 202-Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India. Website: www.vibrantglobalgroup.com; (e): investor@vibrantglobalgroup.com; CIN: L65900MH1995PLC093924

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

₹ In lakhs (except EPS) Standalone Consolidated Quarter ended Year ended Quarter ended **Particulars** 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 Reviewed Audited Audited Audited Audited Audited Reviewed Audited Audited Total income from operations (net) 1.745.18 916.68 6,097.33 2.313.79 8,267.99 5.164.32 6.113.68 28.354.98 19.007.30 296.29 Net Profit/(Loss) before Exceptional 1,635.73 163.52 817.12 5,285.75 2,050.79 1,702.86 51.04 955.79 5,099.70 2,882.12 Items and Tax Net Profit/(Loss) after Exceptional 1,391.06 62.60 615.47 4,535.23 1,937.09 1,677.21 24.33 1,626.15 4,670.54 3,508.83 Items and Tax Total comprehensive Income/(Loss) for the period 1,409.40 61.85 612.56 4,551.33 1,934.10 1,683.77 26.95 1,615.03 4,679.63 3,501.24 Equity Share Capital 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 2.290.74 Earnings Per Share (after extraordinary items) (of ₹ 10 each) Basic/Diluted 0.27 2.67 19.87 8.44 7.09 0.13 6.95 20.23 15.27

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company

ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS FOR VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

VINOD GARG MANAGING DIRECTOR DIN: 00152665



Place: Mumbai Dated: 24-May-2022

## KHANDWALA SECURITIES LIMITED

Regd. Office: Vikas Bldg., Ground floor, Green Street, Fort, Mumbai - 400 023. Tel. No: 91-22-40767373; Fax No: 91-22-40767377 Website: www.kslindia.com; Email: investorgrievances@kslindia.com; CIN No.: L67120MH1993PLC070709

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31st MARCH, 2022

(₹ In Lakhs)

		STANDALONE					CONSOLIDATED	
Sr. No.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Year I	Ended
INO.		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from operations	229.18	115.36	142.91	609.84	359.63	609.84	359.63
2	Net Profit/(Loss) for the Period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	30.26	(44.80)	(112.23)	6.36	(169.68)	6.20	(169.81)
3	Net Profit/(Loss) for the Period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.26	(44.80)	(112.23)	6.36	(169.68)	6.20	(169.81)
4	Net Profit/(Loss) for the Period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	32.08	(43.51)	(111.46)	12.05	(165.00)	11.90	(165.13)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)]	35.28	(43.51)	(111.31)	15.25	(164.86)	15.10	(164.99)
6	Equity Share Capital	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90	1,193.90
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	_	-	-	878.84	863.59	816.28	801.18
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)							
	Basic:	0.27	(0.36)	(0.93)	0.10	(1.38)	0.10	(1.38)
1	l =	l	1		I			1

### Diluted: Notes:-

1) The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter and Year ended on 31st March 2022, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Year ended on 31st March 2022 are available on the Stock Exchange Website www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website www.kslindia.com.

(0.93)

0.10

(0.36)

0.27

The financial results of the Company have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015.

For Khandwala Securities Limited

0.10

(1.38)

Paresh Khandwala

By order of the Board

period's classification Place: Mumbai

### and Other Comprehensive Income (after tax)] 5 | Equity Share Capital 2,095.07 2.095.07 2.095.07 2,095.07 2,095.07 6 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown NA in the Audited Balance Sheet of the previous year 7 Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) 0.04 0.01\* (0.15)0.21

Consolidated

Audited

64.83

(26.77)

(31.63)

(33.37)

יו וי	(mor anniaanosa ) (pororo oxiliaoraniai) nomo)					
The	Financial details on Standalone basis are as unde	er				
SN	Particulars			Standalone		
		Quarter ended Financial Year Ende			ear Ended	
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	71.12	67.77	64.10	266.22	278.69
2	Profit before tax	15.92	5.16	(26.90)	102.21	80.59
3	Profit after tax	8.96	1.44	(31.67)	83.63	42.70

## Notes:

- The above is an extract of the detailed format of Quaterly and Annual of Financial Results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com)
- The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 24th May 2022.
- 3 Figures for the quarter ended 31st March 2022 and 31st March 2021 are the balancing figures between year ended audited figures and the nine months ended 31st December 2021 and 31st December 2020 respectively which were subject to limited review The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting'
- prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies, Act 2013.
- The Company in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.7.36 Lacs being imapirment loss for the current quarter and gain (restricted to reversal of previously booked impairment loss) of Rs.55.66 Lacs for the current year has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and
- The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financia statements.
- 8 The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the financial statements. However there is no significant impact of Covid-19 on operations of the company.
- Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with curren

Date: 24th May 2022

Place: Mumbai Dated: May 24, 2022

(1.38)

Managing Director





श्रीमती स्नेहा एस. आचार्या व

बॅक ऑफ महाराष्ट्र

सोमवार पेठ, पुणे-४११०११ टेलि नं.: ७०३०९२४१४० ईमेलः bom1446@mahabank.co.in मुख्य कार्यालय: "लोकमंगल", १५०१, शिवाजीनगर, पुणे-४११००५

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

हित कायदा २००२ अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रिकरिता ई-लिलाव विक्री सुचना आम जनतेस आणि विशेषकरून ऋणको व हमीदार यांना याद्वारा सचना देण्यात येते की बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे गहाण असलेल्या / गहाणवर असलेल्या याखाली वर्णिलेल्या स्थावर मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्राधिकृत अधिकारीनी घेतला आहे, ज्याची विक्रि तालिकेत नमुद केल्यानुसार ऋणको व हमीदारांकडील बँक ऑफ महाराष्ट्रच्या उर्वरित देय रकमेच्या वसुलीकरिता खाली दिल्यानुसार प्रत्येक संबंधित लॉटकरिता नियतवाटप केलेल्या विनिर्दिष्ट वेळेत १६/०६/२०२२ (लॉट १ ते १२) आणि १५.०७.२०२२ (लॉट १३) रोजी "जसे आहे जेथे आहे"आणि "**जे काही आहे तेथे आहे**" या तत्वावर करण्यात येईल. ऋणको व हमीदारांचा तपशील, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे संक्षिप्त वर्णन आणि त्यावरील

अनु नं.	ॠणको व सह-ॠणकोचे नाव	देय रक्कम व भाराचा तपशील	ज्ञात भारासह स्थावर मालमत्तेचा संक्षिप्त तपशील	राखीव किंमत / इसारा रक्कम ठेव
	पत्ताः युनिट नं.१, साई ईस्टेट, कोथूड, पुणे-४११०३८ (प्रगती कुमार) प्राधिकृत	अडतीस लाख पंच्याण्णव हजार आठरो त्रेचाळीस फक्त) अधिक लागू न केलेले व्याज रु. १७४८८६८.०० (रुपये सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार आठरो अडसष्ट फक्त) आणि अधिक वजा वसूली, जर असल्यास, दिनांकित १४.०६.२०१९ कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचनेनुसार ०१.०६.२०१९च्या	मजल्यावरील, मोजमापाचा बिल्ट-अप ८६.१५ चौ.मी., कार्पेट एरिआ ६६.२७ चौ.मी. बिल्डिंग नं. १, सर्व्हें नं. ३५०, विनीत अपार्टमेंट, कार पार्किंगसह, व्हिलेज बावधान बुद्रूक, पुणे. लॉट नं. २ : फ्लॅट ११०२, ११व्या मजल्यावरील, मोजमापाचा बिल्ट-अप ८६.१५ चौ.मी., कार्पेट एरिआ ६६.२७ चौ.मी. बिल्डिंग नं. १, सर्व्हें नं. ३५०, विनीत अपार्टमेंट, कार पार्किंगसह, व्हिलेज बावधान बुद्रूक, पुणे. लॉट नं. ३ : फ्लॅट ८०९, ८व्या मजल्यावरील, मोजमापाचा बिल्ट-अप ५६.६९ चौ.मी., कार्पेट एरिआ ४३.६० चौ.मी. बिल्डिंग नं. १, सर्वेंट एरिआ ४३.६० चौ.मी. बिल्डिंग नं. १,	राखीव किंमत : रु. ४२७५०००/-(रुपये बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार फक्त); इरठे : रु. ४२७५००/- (रुपये चार लाख सत्तावीस हजार पाचशे फक्त); बोली वृद्धी रक्कम : रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) राखीव किंमत : रु. ४२७५०००/-(रुपये बेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार फक्त); इरठे : रु. ४२७५००/- (रुपये चार लाख सत्तावीस हजार पाचशे फक्त); बोली वृद्धी रक्कम : रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) राखीव किंमत : रु. २८५००००/-(रुपये अञ्चवीस लाख पत्रास हजार फक्त); इरठे : रु. २,२५,०००/- (रुपये दोन लाख पंचवीस हजार फक्त); बोली वृद्धी रक्कम : रु.

श्री. संतोष व्हि आचार्या एकोणतीस हजार चारशे पंधरा फक्त) मजल्यावरील, "हाय लॅंडस" प्रकल्पाच्या बावन्न लाख फक्त); **इरठे** : रु. ५२००००/ अधिक वजा वसुली, जर असल्यास, बिल्डिंग नं. टी३ मधील, येथे स्थित - फॉरेस्ट (रुपये पाच लाख वीस हजार फक्त); **बोली** गहकर्जाकरिता (प्रगती कुमार) दिनांकित १३.०६.२०१८ कलम १३(२) ट्रेल्स, सर्व्हे नं. १६, सेक्टर नं. १२/१२ए, वृद्धी रक्कम : रु. ५००००/- (रुपये पन्नास मागणी सूचनेनुसार फ्लॅटचा असलेला कार्पेट एरिआ ९२.३४ चौ.मी. हजार फक्त) प्राधिकृत अधिकारी, एसएएमबी अंतर्गत मोबाः ७०३०९२४१४० ०१.०६.२०१९च्या प्रभावापासून व ९ चौ.मी. असलेल्या पार्किग एरिआसह, त्यावरील पृढील व्याज / आकार. व्हिलेज भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे.

रु. ४०२९४१५,०० (रुपये चाळीस लाख **लॉट नं. ४** : फ्लॅट नं. १००१, १०व्या **राखीव किंमत** : रु. ५२०००००/-(रुपये

**श्री. संतोष व्हि आचार्या व श्रीमती** रु. ३९८०८९५.०० (रुपये एकोणचाळीस **लॉट नं. ५** : फ्लॅट नं. १००२, १०व्या **राखीव किंमत** : रु. ५२०००००/-(रुपये **गृहकर्जाकरिता** लाख ऐंशी हजार आठशे पंच्याण्णव फक्त) मजल्यावरील, "हाय लॅंड्स" प्रकल्पाच्या बावन्न लाख फक्त); **इरठे** : रु. ५२००००/ ( प्रगती कुमार ) अधिक वजा वसली, जर असल्यास, बिल्डिंग नं. टी३ मधील, येथे स्थित - फॉरेस्ट (रुपये पाच लाख वीस हजार फक्त); **बोर्ल प्राधिकृत** अ**धिकारी, एसएएमबी** दिनांकित ०४.०५.२०१८ कलम १३(२) ट्रेल्स, सर्व्हे नं. १६, सेक्टर नं. १२/१२ए, वृद्धी रक्कम : रु. ५००००/- (रुपये पन्नास मागणी सूचनेनुसार फ्लॅटचा असलेला कार्पेट एरिआ ९२.३४ चौ.मी. हजार फक्त) मोबाः ७०३०९२४१४० ०१.०६.२०१९च्या प्रभावापासून त्यावरील व ९ चौ.मी. असलेल्या पार्किग एरिआसह व्हिलेज भुगाव, ता. मुळशी, जि. पुणे.

रु. ९९०४३६९३.८१ (रुपये नऊ कोटी **लॉट नं. ६** : शॉप नं. आर-२, एरिआ सुमारे **राखीव किंमत** : रु. ५३,२०.०००/-(रुपरं पत्ताः शॉप नं.२, पुरुषोत्तम नव्वद लाख त्रेचाळीस हजार सहाशे मोजमापाचा ६०० चौ.फू., तळमजला, त्रेपन्न लाख वीस हजार फक्त); **इरठे** : रु पार्वती. पुणे- त्र्याण्णव व पैसे एक्याऐंशी फक्त) पीडब्लुडीडी सीएचएसमधील "पुरुषोत्तम ५३२०००/- (रुपये पाच लाख बत्तीस हजार अपार्टमेंट्स, अधिक वजा वसूली, जर असल्यास, अपार्टमेंट", प्लॉट धारण केलेला भाग (उप- फक्त); बोली वृद्धी रक्कम : रु (प्रगती कुमार) दिनांकित २६.०४.२०१८ कलम १३(२) भाग) प्लॉट नं. ७, फायनल प्लॉट नं. ५२८ २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) मागणी सूचनेनुसार "ए" यावर बांधकाम केलेला, सर्व्हे नं. १३२/ए प्राधिकृत अधिकारी, एसएएमबी ०१.०६.२०१९च्या प्रभावापासून (पी) परबती, पुणे-३०, बिल्ट-अप एरिआ मोबा : ७०३०९२४१४०

त्यावरील पुढील व्याज / आकार. शॉप ३३.४४ चौ.मी. व स्टोअर २२.३२ चौ.मी. आणि पुढीलप्रमाणे सिमित : पूर्वेच्या दिशेने एन्ट्रन्सद्वारा, पश्चिमेच्या दिशेने : डक्टद्वारा, उत्तरेच्या दिशेने : ओपन द्वारा, दक्षिणेच्या दिशेने शॉप नं.१ (आर२) द्वारा. लॉट नं. ७ : शॉप नं. आर-२ (समाविष्ट राखीव किंमत : रु. ३५१५०००/-(रुपये

फॅमिली युनिट नं. ०३, शॉप नं. १३ व फॅमिली पसतीस लाख पंधरा हजार फक्त); **इरटे** : रु युनिट नं. ००२ चा भाग म्हणजेच शॉप नं. १२ ३५१५००/- (रुपये तीन लाख एकावर घोषणा विलेखानसार) तळमजला, हजार पाचशे फक्त); **बोली वृद्धी रक्कम** पीडब्लूडीडी सीएचएसमधील "पुरुषोत्तम रु. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) अपार्टमेंट", प्लॉट धारण केलेला भाग (उप-भाग) प्लॉट नं. ७. फायनल प्लॉट नं. ५२८ "ए" यावर बांधकाम केलेला, सर्व्हे नं. १३२/ए (पी) परबती, पुणे-३०, एरिआ सुमारे मोजमापाचा ४०० चौ.फू. बिल्ट-अप एरिआ शॉप २०.४४ चौ.मी. व स्टोअर १६.७३ चौ.मी. आणि पुढीलप्रमाणे सिमित : पूर्वेच्या दिशेने

पार्किंगसह, व्हिलेज बावधान बुद्रुक, पुणे. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त)

उत्तरेच्या दिशेने : शॉप नं. १ (आर२) द्वारा, दक्षिणेच्या दिशेने : ओपन द्वारा. लॉट नं. ८ : २ बीएचके रेसिडंशियल फ्लॅट **राखीव किंमत** : रु. ४५,००,०००/-(रुपये नं.३, दुसरा मजला, "भक्तू पुजा" नावाची पंचेचाळीस लाख फक्त); इरठे : रु बिल्डिंग, सर्व्हे नं. २८, हिस्सा नं. ३/१८ ४,५०,०००/- (रुपये चार पन्नास हजार वरील, पिंपळे निलख, ता. हवेली, जि. पणे. फक्त); बोली वृद्धी रक्कम : रु बिल्ट-अप एरिआ ७७.२३ चौ.मी. व टेरेस २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त)

मेसर्स **धायफुले ॲग्रो इंडस्ट्रिज** रु. ८८२२७४०५.४० (रुपये आठ कोटी **लॉट नं. ९** : गॅट नं. ५१५/२/१/बी/२ येथील **राखीव किंमत** : रु. ७८४६१०००/–(रुप पत्ताः धायफुले निवास, ९५, ब्यॅऐंशी लाख सत्तावीस हजार चारशे पाच प्रतिष्ठापित यंत्रसामग्रीसह जमीन व इंडस्ट्रियल सात कोटी चौऱ्याऐंशी लाख एकसष्ट हजा तेलंगी पच्छा पेठ, सोलापुर- व पैसे चाळीस फक्त) अधिक वजा शेड, इंडस्ट्रियल युनिट, शुभद्रा नगरस विजय फक्त); **इरठे** : रु. ७८४६१००/- (रुप नगर कुंभारीजवळ, अक्कलकोट रोड, अट्ट्याहत्तर लाख शेहेचाळीस हजार शंभर (प्रगती कुमार) दिनांकित ०२.०४.२०१६ कलम १३(२) इंडस्ट्रियल झोन मोजमापाचे (२ एच ५२ आर फक्त); **बोली वृद्धी रक्कम** : र प्राधिकृत अधिकारी, एसएएमबी अंतर्गत मागणी सूचनेनुसार + पोट खराबा ०४ आर); आणि पुढीलप्रमाणे १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) मोबा : ७०३०९२४१४० ०१.०६.२०१९च्या प्रभावापासून सिमित : पूर्वेच्या दिशेने : गॅट नं. ५१५/२/२, त्यावरील पुढील व्याज / आकार.

एरिआ ८.७३ चौ.मी.

दक्षिणेच्या दिशेने : गॅट नं. ५१२, ५१३, पश्चिमेच्या दिशेने : गॅट नं. ५१५/२/१बी(पी), उत्तरेच्या दिशेने : गॅट नं. ५१५/१. लॉट नं. १० : रेसिडंशियल ओपन प्लॉट नं. राखीव किंमत : रु. ५२२५००००/-(रुपये

एन्ट्रन्सद्वारा, पश्चिमेच्या दिशेने : डक्टद्वारा,

१०, ११,१२, १३, १५, व १६ (जुना गॅट नं. पाच कोटी बावीस लाख पन्नास हजार फक्त); २७७, २७८ व २७९) (नवीन सर्व्हे नं. **इरठे** : रु. ५२२५०००/- (रुपये बावन्न लाख १४७/१), हिस्सा नं. १०(पूर्वेकडील भाग( पंचवीस हजार फक्त); **बोली वृद्धी रक्कम** माज्रेवाडीस होटगी रोड, डीआयसी जवळ, : रु. १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) आयची/सेल्स टॅक्स/एक्साईज ऑफिस सोलापर, मोजमापाचा १८८५.०० चौ.मी (३७७७० चौ.मी. यापैकी). पुढीलप्रमाणे सिमित : पूर्वेच्या दिशेने : रस्ता, दक्षिणेच्या दिशेने : लेआउट १२.९९ मी. रस्ता, पश्चिमेच्या दिशेने : सर्व्हे नं. १४७०१ (पी), उत्तरेच्या दिशेने : लेआउट १० मा. रोड.

मेसर्स आर. एम. रिआल्टी रु. ३०२५६८८६८,०० (रुपये तीस कोटी लॉट नं. ११ : रेसिडंशियल व कमर्शियल राखीव किंमत : रु. ८२६१७०००/-(रुपये पंचवीस लाख अडसष्ट आठशे अडसष्ट कॉम्प्लेक्स (जी+५), प्लॉट नं. २७१ (जुना आठ कोटी सव्वीस लाख सतरा हजार पत्ता : २, आर.एम. क्लासिक, फक्त) अधिक वजा वसुली, जर ३४२) यावरील, लक्ष्मी रोडजवळ, केळकर फक्त); **इरठे** : रु. ८२६१७००/– (रुपये इंदिरा शंकर नगरी, सर्व्हें नं. असल्यास, दिनांकित ०३.१०.२०१५ रोड, नारायण पेठ, पणे-४११०३०: ब्यॅऐंशी लाख एकसष्ट हजार सातशे फक्त) ८१/४, पुणे पौड रोड, पीएमटी कलम १३(२) अंतर्गत मागणी मोजमापाचे २३७.५ चौ.मी (९१६१.५१ **बोली वृद्धी रक्कम** : रु. ५,००,०००/-०१.०६.२०१९च्या चौ.फू. समाविष्ट जीएफ + मेइझानाईन व ५ (रुपये पाँच लाख फक्त) डेपोजवळ, कोथ्रूड, पुणे- सूचनेनुसार प्रभावापासून त्यावरील पुढील व्याज / मजले अधिक टेरेस अधिक कार व ४११०३८

मोटरसायकल पार्किंग). पुढीपप्रमाणे सिमित (प्रगती कुमार) पूर्व : सर्व्हे नं. २७०; दक्षिण : प्रकाश फाउंड्री; प्राधिकृत अधिकारी, एसएएमबी मोबा : ७०३०९२४१४० पश्चिम :गर्व्हे. रोड, उत्तर : गर्व्हे. रोड, रु. २८,०६,१९८/- (रुपये अञ्जावीस **लॉट नं. १२** : पढील निवासी मालमत्तेचे सर्व **राखीव किंमत** : रु. ३५,००,०००/-(रुपये

लाख सहा हजार एकशे अट्ट्याण्णव खंड व तुकडे : फ्लॅट नं. ७०३, ७व्या पसतीस लाख फक्त); इरठे : रु पत्ताः फ्लॅट नं. ७०३, "बी" विंग, फक्त) अधिक ०७/०७/२०१६ च्या मजल्यावरील,"बी" विंग मधील, एनएसजी ३,५०,०००/- (रुपये तीन लाख पन्नास हजार एनएसजी क्राउन, सर्व्हे नं प्रभावापासून उर्वरित मासिक बाकीसह क्राउन, सर्व्हे नं ५२/१३, मोजमापाचा ५८४ फक्त); **बोली वृद्धी रक्कम** : र ५२/१३, नन्हे, ता. हवेली, जि. त्यावरील ९.७०% प्र.व. दराने व्याज + ६० चौ.फू. म्हणजेच ५४.२७ + ५.२७ २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) पुणे. **हमीदारः श्री. उदय अन्नाप्पा** अधिक ०७/०७/२०१६ पर्यंत उर्वरित चौ.मी., व्हिलेज नऱ्हे, ता. हवेली, पुणे-४११

शेट्टी पत्ताः स्वामी रेसिडंसी, "ए" मासिक २% प्र.व. दराने दंडात्मक व्याज ०४१. (गहाणवटीनुसार) विंग, सर्व्हे नं. १३/६, मोरे पेट्रोल आणि लागू वजा वसूलीनुसार, जर पंपाजवळ, शिवणे, पुणे. असल्यास, पुढील किंमत, आकार व एस.बी.रोड ए/सी(बालभारती) खर्च शाखा. संपर्क तपशीलः श्रीमती सुचिता जयस्वाल- ब्रँच हेड -

९७५५५८८२८०; लॅंडलाईन नं.:

**श्री. तुकाराम नारायण धामणेकर** रु. २९,९२,७६०/-(रुपये) एकोणतीस **लॉट नं. १३** : पुढील निवासी मालमत्तेचे सर्व **राखीव किंमत** : रु. २७,००,०००/-(रुपये व श्रीमती राजश्री तुकाराम लाख ब्यॅण्णव हजार सातरो साठ फक्त) खंड व तुकडे : फ्लॅट नं. ४०६, ४थ्या सत्तावीस लाख फक्त); इरठे : रु. **धामणेकर** पत्ताः फ्लॅट नं. ४०६, २६/०७/२०२१ च्या प्रभावापासन मासिक मजल्यावरील, सिल्व्हर काउंटी २,७०,०००/– (रुपये दोन लाख सत्तर हजार ४था मजला, सिल्व्हर काउंटी, उर्वरित रकमेसह त्यावरील ९.७०% अपार्टमेंट्समधील सिल्व्हर काउंटी बी, फक्त); **बोली वृद्धी रक्कम** : रु आंबेगाव, पुणे-४११०४६, प्र.व. लागुन दरातील व्याज आणि लागु मोजमापाचा ६४१ चौ.फु. (बिल्ट-अप) २५,०००/- (रुपये पंचवीस हजार फक्त) भवानी पेठ एश/सी, शाखा, संपर्क वजा वसूलीनुसार, जर असल्यास, पुढील धारण केलेला सीटीएस / सर्व्हे नं. ३, हिस्सा तपशीलः श्री. रितेश कुमार, शाखा किंमत, आकार व खर्च नं. १ ते ४/१/२, व्हिलेज आंबेगाव, नोंदणी

कार्यालय : ८०८०१४१७३७; जिल्हा पुणे, उप-जिल्हा हवेली येथे स्थित लँडलाईन नं.: ०२० असलेल्या. असलेल्या व पडन असलेल्या जिमनीवर बांधकाम केलेला. २६३८५८५० संबंधित लॉट क्र.करिता ई-लिलावाची तारीख व वेळ संबंधित लॉट क्र. करिता पाहाणीची तारीख व वेळ लॉट १ ते ३: २७.०५.२०२२ रोजी स. ११.०० ते दु. १२.३० लॉट ४ ते ५: २७.०५.२०२२ रोजी दु.०३.०० ते सायं ०५.०० लॉट १ ते १२: १६.०६२०२२ व लॉट लॉट ६ ते ७: ३०.०५.२०२२ रोजी स. १०.०० ते दू. १२.०० लॉट ८: ३०.०५.२०२२ रोजी दु.०३.०० ते सायं ०५.०० नं. १३: १५.०७.२०२२

लॉट ९: ०१.०६.२०२२ रोजी दु. १२.०० ते दु. ०२.०० लॉट १०: ०१.०६.२०२२ रोजी दु.०३.३० ते सायं ०५.०० लॉट ११: ३१.०५.२०२२ रोजी दु.०३.३० ते सायं ०५.०० लॉट १२: १०.०६.२०२२ रोजी स. १०.०० ते दु. ०४.०० लॉट १३: ०७.०७.२०२२ रोजी स. १०.०० ते दु. ०४.००	दु.०१.०० व सायं ०५.०० दरम्यान ( नोंदः किमान १ वृद्धी बोली लिलावाकरिता अनिवार्य आहे.)
<b>गाब्याचा प्रकार</b> ः सर्व लॉट्स १ ते १३ बाबत कोणतेही भार ज्ञात नसलेल्या सह प्रत्यक्ष ताबा. तथापी, लॉट नं. १, ९ व १० आहे, परंतु लिलावास स्थगिती मंजूर झालेली नाही. याआधिक, तेथे संबंधित सोसायटीज दावा करीत असलेले देखभाल आकार,	

सल्ला देण्यात येतो की त्यांनी लिलावावर ठेवण्यात आलेल्या सर्व फ्लॅट्सकरिता संबंधित सोसायटीजकडील कोणतीही देणी निश्चित करून घ्यावीत. आकार जर संबंधित कोणत्याही मालमत्तेवरील केवळ बोलीदाराद्वारा सोसावयाचे आहेत.

ऑनलाईन बोली प्रक्रियेकरिताः कृपया नोंद घ्यावी की ई-लिलावाअंतर्गत बोली लावण्याकरिता तुम्हास एमएसटीसी पोर्टल https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibap/indexjsp यावर नोंदणी करावयाची आहे, एमएसटीसी तुमची नोंदणी निश्चित करण्याकरिता ३ दिवस घेतात. म्हणून सर्व बोलीदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी उशिरात उशिरा लॉट १ ते १२ करिता १३.०६.२०२२ रोजी व लॉट १३ करिता १२.०६.२०२२ रोजी स्वत:ची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. बोलीदारांनी आवश्यक केवायसी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. कृपया नोंद घ्यावी की केवायसी कागदपत्रांच्या पडताळणीकरिता किमान चार दिवस लागतात

म्हणन, बोलीदारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी शेवटच्या क्षणी चिंता / घाई टाळण्याकरिता आधीच केवायसी कागदपत्रे अपलोड करावीत, विकिच्या सविस्तर शर्ती व अटींकरिता, कृपया बँकेच्या वेबसाईटवर तरतृद केलेली लिंक पाहाः ''https://www.bankofmaharashtra.in/properties\_for\_sale.asp'' पुन्हा एकदा नोंद<sup>ं</sup>घ्यावी की, स्वारस्य असलेल्या बोलीदार ई-लिलाव बंद होण्यापूर्वी एमएसटीसीकडे पूर्व-बोली इरठे भरू शकतील. पूर्व-बोली इरठेची पत ई-लिलाव वेबसाईटमधील सदर माहितीचे अपडेशन आणि एमएसटीसीच्या बँक अकाउंटमधील प्रदानाच्या स्वीकृतीनंतरच केवळ बोलीदारास देण्यात येईल.

आधीच पूर्व-बोली इरठे सादर करावी. नोंदणी संबंधित शंकांकरिता संपर्क क्रमांक : ९३३०१०२६४३; ९०५१०७७८८६; ९८१११४६५१६ व ९९११७००२३३. कृपया नोंद घ्यावी की एमएसटीसी केवळ

बॅंकिंग प्रक्रियेनुसार याकरिता काही कालावधी लागेल आणि म्हणून बोलीदारांना, त्यांच्या स्व–हितार्थ, सल्ला देण्यात येतो की शेवटच्या क्षणी कोणतीही समस्या टाळण्याकरिता

एनईएफटीद्वारा ( आरटीजीएस द्वारा पेमेंट एमएसटीसी स्वीकारणार नाहीत) इरठे स्वीकारते.

विक्रिच्या सविस्तर शर्ती व अटींकरिता, कृपया बँकेच्या वेबसाईटवर तरतूद केलेली लिंक पाहा :https://www.bankofmaharashtra.in/ properties for sale व https://www.bankeauctions.com बँक कोणतेही कारण न देता हा ई-लिलाव पढे ढकलण्याचा / स्थिगित करण्याचा / रह करण्याचा हक्क राख़ुन ठेवीत आहेत. ही सुचना स्थानिक भाषेतसुद्धा प्रसिद्ध करण्यात येत आहे. जर कोणतीही विसंगती आढळल्यास इंग्रजी आवृत्ती अंतिम समजण्यात यावी

तारीखः २४.०५.२०२२ पुणे सिटी झोन स्थळ: पुणे

स्वाक्षरी/- प्राधिकृत अधिकारी

# इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(पूर्वीची इक्विटास फायनान्स लि. म्हणून ओळखली जाणारी) कॉर्पोरेट कार्यालयः नं. 769, स्पेन्सर प्लाझा, ४था मजला, फेज-॥, अन्ना सलाय, चैन्नई, तामिळनाड्- 600002. # 044-42995000, 044-42995050

## खाजगी तहांतर्गत अचल मालमत्तेची विक्री

सफेंसी अधिनियम, 2002 अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत आणि सरक्षित कर्जांच्या वसलीसाठी सदर अधिनियम आणि नियमांतर्गत प्राधिकृत अधिकारयांनी ताबा घेतल्यानंतर अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सुचना. याआधीच्या ऑनलाईन लिलावांमध्ये कृण्याही खरेदीदाराने चौकशी न केल्याने/ सहभाग न घेतल्याने प्राधिकत अधिकारयांनी सदर अनामत मत्तेची खाजगी वाटाघाटीद्वारे विक्री करण्याचे ठरविले

याद्वारे कर्जदार आणि सर्व लोकांना सचित करण्यात येते की इक्षियस स्मॉल फायनान्स बँक कडे तारण असलेल्या खाली नमुद मालमत्तेची दि 13.06.2022 रोजी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रुल्स, 2002 मधील नियम 8 व 9 सह वाचण्यात येणारया सर्फेसी अधिनियामातील तरतुर्दीच्या अनुषंगाने थकबाकीच्या वसुलीसाठी ''खाजगी वाटाघाटी'' हारे ''जशी आहे जेथे आहे'', ''जशी आहे जे काही आहे'' आणि ''तेथे जे काही आहे'' तत्त्वावर विक्री करण्यात येईल.

कर्जदार व जामीनदारांचे	अनामत मत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत व
नाव व पत्ता	(अचल मालमत्ता)	वयाणा रक्कम
<ol> <li>श्रीमती रोहिणी अशोक तोडकरी, 2. श्री महेश तोडकरी</li> <li>श्रीमती काजल तोडकरी महेश (सर्व राहणार, स.क.</li> <li>16/2, सदिनका क्र. 22, गमराज हाईट्स, आंबेगाव बु., सिल्वर पार्कसमोर, फेज-I, पुणे, महाराष्ट्र- 411 046. कर्ज खाते क्र.: VLPHPUNE0000434 दावा केलेली थकबाकी ख्कमः 23-11-2017 नुसार</li> <li>र. 20,48,733/- अधिक दि. 24-11-2017 पासूनचे पुढील व्याज अधिक मासिक हप्ते, शुल्के व खर्च इ. (दि. 19.05.2022 रोजी एकूण थकबाकी रु. 4711184/- एवढी आहे)</li> </ol>	दुकान क्र. जी-2, क्षेत्रफळ सुमारे 185 चौ.फू., तळ मजला, हिरकणी को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सीटीएस क्र. 1793, एकूण क्षेत्रफळ सुमारे 2388.75 चौ.फू. (म्हणजे 222 चौ.मी.), पुणे महानगरपालिका, सदाशिव पेठ, ता. हवेली, जि. पुणे आणि सोबत तेथील सर्व वर्तमान व भावी इमारती व संरचना आणि सर्व मामूल / विहवाट हक्क. सदर जिमनीच्या चतुःसीमा याप्रमाणेः पूर्वेस- सीटीएस क्र. 1794, दक्षिणेस- मोकळी जागा, पश्चिमेस- ऑफिस क्र. 1 आणि मोकळी जागा, उत्तरेस- पीएमसी रोड.	रु. 18,40,000/- (रुपये अठरा लक्ष् चाळीस हजार फक्त) बयाणा रक्कमः रु. 1,84,000/-

विक्रीच्या अटी व शर्तींच्या तपशीलासाठी कृपया www.equitasbank.com येथे दिलेली लिंक पाहावी. दिनांक: 25-05-2022 प्राधिकत अधिकारी

स्थानः पुणे डिक्वटास स्मॉल फायनान्स बँक लि.

# DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1, Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710. Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

SN	Particulars			Consolidated		
	The control of the co		Quarter ended	Financial Year Ended		
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	72.12	68.79	64.83	270.34	282.95
2	Net Profit / (Loss) for the period before tax	16.31	5.76	(26.77)	105.07	83.8
3	Net Profit / (Loss) for the period after tax	9.21	1.83	(31.63)	85.62	44.93
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.25	1.94	(33.37)	89.99	42.4
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.0
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	N/
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.04	0.01*	(0.15)	0.41	0.2

SN	Particulars	Standalone						
			Quarter ended					
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited		
		Audited	Unaudited	Audited				
1	Total Income from Operations	71.12	67.77	64.10	266.22	278.69		
2	Profit before tax	15.92	5.16	(26.90)	102.21	80.59		
3	Profit after tax	8.96	1.44	(31.67)	83.63	42.70		
3 Note		8.96	1.44	(31.67)	83.63			

1 The above is an extract of the detailed format of Quaterly and Annual of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity

2 The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 24" May 2022 3 Figures for the quarter ended 31" March 2022 and 31" March 2021 are the balancing figures between year ended audited figures

and the nine months ended 31" December 2021 and 31" December 2020 respectively which were subject to limited review. The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and

5 The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies, Act 2013.

6 The Company in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.7.36 Lacs being imagirment loss for the current quarter and gain (restricted to reversal of previously booked impairment loss) of Rs.55.66 Lacs for the current year has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and

7 The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial

8 The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the date of approval of the financial statements and expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the financial statements. However there is no significant impact of Covid-19 on operations of the company.

9 Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place: Mumbai Date: 24" May 2022

measurement principles of Ind-AS 34.

# धनवर्षा फिनवेस्ट लि.

**नोंदणीकृत कार्यालय** : दुसरा मजला, बिल्डिंग नं.४, डी.जे. हाउस, जुना नागरदास रोड, अंधेरी (पु), मुंबई-४०००६९, महाराष्ट्र, जीएसटी नं. : २७एएएसीडी९८८७डी१झेडसी कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर : एल२४२३१एमएच१९९४पीएलसी३३४४५७

जाहीर सूचना पाद्वारा आम जनतेस सुचना देण्यात येते की तारण गहाण असलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव २७ मे, २०२२ रोजी स. ११:०० वा कोल्हापुर येथे 'धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड 'द्वारा आयोजिला जाणार आहे. **ज्ञाखेचा पता** : धनवर्षा फिनवेस्ट लिमिटेड, ज्ञॉप नं. १८, एम्पायर टॉवर बिल्डिंग, दसरा चौक,

तनिष्क शोरुम समीर, कोल्हापुर-४१६००१.

आमच्या विविध ग्राहकांच्या, जे त्यांच्या देणींचे प्रदान करण्यास असमर्थ ठरले आहेत, कर्ज वात्यांसंबंधित सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव आयोजिला जाणार आहे. लिलावाच्या सचना या ऋणकोंना ।थोचितरित्या निर्गमित करण्यात आल्या आहेत.

श्रामच्या विविध ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या थिकत कर्ज खात्यांसंबंधित लिलाव करण्यात रेणाऱ्या शाखांची नावे याखाली नमद करण्यात आली आहेत :

कोल्हापुर शाखा : जीएल००००००००२६००, जीएल००००००००४१७५, जीएल००००००००४२०७. जीएल००००००००४६९५. जीआय००००००००१०५२९.. जीएल००००००००६७७८,

अधिक तपशीलाकरिता, कृपया संपर्क साधावा : "धनवर्षा फिनवेस्ट लि." संपर्क व्यक्ती : विनोद मस्कर, संपर्क क्रमांक : ९८७०४२४१०७. "धनवर्षा फिनवेस्ट लि." कोणतीही पुर्व-सुचना न देता लिलाव पुढे ढकलण्याचा / रद्द करण्याचा तसेच लिलाव करण्यात येणाऱ्या खात्याच्या संख्येत बदल करण्याचा हक्क राखन ठेवीत आहेत.) - धनवर्षा फिनवेस्ट लि.

पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड 55-56, पाचवा मजला, फ्री प्रेस हाऊस, नरीमन पॉईन्ट, मुंबई-400 021 फोन नं: 022-6188 4700 ई-मेल: sys@pegasus-arc.com PEGASUS यूआरएल : www.pegasus-arc.com ताबा नोटीस (स्थावर संपत्तीसाठी)

ज्याप्रमाणे, पेगासस ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांनी सिक्योरिटायजेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्योरिटी इन्ट्रेस्ट प्रावधान २००२ (सरफेसी प्रावधान)प्रमाणे काम करत असतांना आणि त्यांना य प्रावधानातील कलम 13(12) ज्यास नियम 3 सिक्योरिटी इन्टेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियम 2002 प्रमाणे दिलेले अधिकार यांचा वापर करत मागणी नोटीस दिनांक 30/09/2021 ल पाठवले गेले असून श्रीनाथ एन्टरप्राईज (कर्जदार), प्रसाद खाइरे (सह आवेदनकर्ता) विशाखा प्रसाद खाइरे (सह निवेदनकर्ता) यांच्याकडून नोटीसमधील रक्कम परतफेडीसाठी मागणी केली गेली आहे जी रु. 1,38,69,045.63 (रु. एक कोटी, अडोतीस लक्ष एकोणसत्तर हजार, पंचेचाळीस आणि त्रेसष्ठ पैसे फक्त) असून दिनांक 10.09.202<sup>,</sup> **पर्यन्त खर्च, शुल्क** लागू असून 11/09/2021 पुढ़े या नोटीसच्या प्राप्तिपासून 60 दिवसात ही परतफेड करायची आहे. या कर्जदाराची बाकी रक्कम आणि त्यासोबत असलेले सिक्योरिटी इन्ट्रेस्ट याबद्दल पेगासस असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड संबंधी क्षमतेसाठी पेगासर ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट -क (पेगासस) आरबीएल बँकेद्वारे कामासंबंधी अनुबंध दिनांक 31/03/2021 ला असून प्रावधान सरफेसी प्रावधानाप्रमाणे असेल. कर्जदार/सह आवेदनकर्ता. गहाण ठेवणारे/जामीनदार जर ही स्क्रम फेडण्यास यशस्वी नाही झाले, तर हे नोटीस कर्जदाराल सार्वजनिक रीत्या दिले जाणार आणि पेगाससचे अधिकृत अधिकारी या संपत्तिचा ताबा घेतील ज्याबद्दल माहिती खाली दिली गेली आहे आणि यासाठी ते उप कलम (4) कलम 13 प्रावधान मधील नियम 8 सिक्योरिटी इन्ट्रेस्ट एन्फोर्समेन्ट नियम, 2002 दिनांक 20.05.2022 ला असेल. कर्जदार सह आवेदनकर्ता/ गहाण ठेवणारे/ जामीनदार आणि मुख्यत्वाने जनता यांना सावध केले जाते आहे कि या संपत्ति बदुदल कसलेही देवाण घेवाण करु नये आणि ही संपत्ति पेगाससच्या ताब्यात रु. 1,38,69,045.63/- (रु. एक कोटि अडतील लक्ष एकोणसत्तर हजार पंचेचाळीस आणि त्रेसष्ठ पैसे) यासाठी दिनांक 10.09.2021 पर्यन्त आणि त्यापुढ़े 11/09/2021 पासून त्यावर खर्च, शुल्क आणि लागत लागणार आहे. कर्जदाराला आव्हान केले जात आहे कि प्रावधानाची कलम 13 आणि उप कलम (८) मध्ये त्यांच्याकडे संपत्ति मिळवण्यासाठी वेळ उपलब्ध आहे. स्थावर संपत्तिची माहिती-

1) फ्लैट नं. 107, तळ मजला, द अजेलिया अपार्टमेंट कॉन्डोमिनियम, एस नं 287/68 आणि 7, बाणेर, पुणे-411 008 अंदाजे- 1415 वर्गफुट 2) फ्लैट नं 601 आणि 602, 6 वा मजला, पाम वन, एस नं. 66/10, 66/17, 66/18,

खादी मशीन पुलिस चौकी जवळ, कटराज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे-411046 अंदाजे 1092 वर्गफुट. - प्राधिकृत अधिकारी **दिनांकः** 20/05/2022, **स्थळः** पुणे पेगासस असेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यासंबंधी क्षमतेनुसार पेगासस ग्रुप थर्टी नाईन ट्रस्ट-। मधील ट्रस्टी प्रमाणे काम करत आहे.

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit no 307 to 310, 3rd floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune - 411005

Case No.: OA/673/2019 Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with subrule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

STATE BANK OF INDIA VS SHARAD BABASAHEB DAHIPHALE

(1) SHARAD BABASAHEB DAHIPHALE 102 SANJEEDA COMPLEX BHEKRAI NAGAR FURSUNGI PUNE.

attachment of properties;

MAHARASHTRA-411308 SUMMONS WHEREAS, OA/673/2019 was listed before Hon'ble Presiding Officer/

Registrar on 11/04/2022. WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 29,88,655/- (application along with copies of documents etc. annexed). In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants

are directed as under :-(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relief

prayed for should not be granted; (ii) to disclose particulars of properties or assets other than properties and

assets specified by the applicant under serial number 3A of the original (iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the

original application, pending hearing and disposal of the application for

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the

prior approval of the Tribunal; (v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of

business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 23/06/2022 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence. Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 06/05/2022

Registrar



Signature of the Officer Authorised to issue summons. Debts Recovery Tribunal, Pune



्एन्कोअर ॲसेट रिकन्ट्रक्शन कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ("एन्कोअर एआरसी")

नोंदणीकृत कार्यालय : कफडी कमर्शिअल टॉवर, रिगस बिझनेस सेंटर, 5वा मजला, एरोसिटी (डायल), नवी दिल्ली-110037 आणि कॉपेरिट कार्यालयः 60व मजला, प्लॉट क्र. 137, सेक्टर-44, गुरगाम-122002, हरयाणा. दुरध्वनी क्र. +91, 12474527200 http://www.encorearc.com/

(Rs. in lakhs)

जाहीर सूचना - मालमत्तेची लिलाव तथा विक्री आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता आणि पुर्ननिर्माण आणि हितसंबंध सुरक्षा अंमलबजावणी कायदा 2002 अंतर्गत स्थावर मालमत्तेची विक्री

आर्थिक मालमत्तेची सुरक्षितता आणि पुर्निनर्माण आणि हितसंबंध सुरक्षा अंमलबजावणी कायदा 2002 सह हितसंबंध सुरक्षा (अंमलबजावणी नियम 2002 चा नियम 8(6) आणि 9 च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीची सुचना.

याद्वारे सर्वसाधारण जनता, कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती सुरक्षित धनको यांच्याकडे गहाण ठेवल्या/त्यावर बोजा चढविण्यात आलेला आहे, ज्यावा ताबा कब्जा एन्कोअर एआरसी प्रा. लि. चे प्राधिकृत अधिकारी (एओ) यांच्याकडे आहे. असेट रिकंस्ट्रक्शन कंपनी सरफेसी कायदा 2002 च्या तरतुदीनुसार भारतीस रिझवग् बँकेकडे नोंदणी झालेली आहे. त्यांनी बक्रक/वित्त संस्था यांच्याकडुन खाली र्णन केलेली आर्थिक मालमत्ता आणि सुरक्षित धनको यांची अधिकार संपादीत केली आहे. सदरची मालमत्ता जशी आहे जेथे आहे या तत्वावर ख़्टॐ खाली नमुद अनुसूचीनुसार त्याच्या इला तत्वानुसार विक्री केली जाईल

"	वरगवाचा ५ ताह्वरगवाचा ५	प्ररद्ध गांच	ल्या विरास्ता सुरावारा नारानता	المربعة المربعة	991911 (2011	9.15947617611611	આ તલાતા વિશ્વા	9/35/191
क्र.	हमीदार यांची नाांवे			थकबाकी	ठेव (ईएमडी)	करीताचा तपशिल		प्रकार
	श्री. किशोर महादेव जाधव	इएआरसी-	स.नं.66, हि.नं. 2/5, (सिटीएस नं. 1992) मौजे सांगवी पुणें, तालुका	दिनांक 31.03.2022 रोजी	80,000/-	लाभार्थिचे नाव-ईएआरसी बँक-	8,00,000/-	भौतिक
	(कर्जदार आणि गहाणवटदार)	बँक-021	हवेली, जि.पुणे उपनिबंधक हवेली, तसेच पिंपरी चिंचवड			021-ट्रस्ट		ताबा
	हमीदारः पुष्पलता गजानन खापाने	^	महानगरालिकेच्या स्थळ सिमेतील जिमनीवर बांधण्यात आलेल्या	`		खाते क्र. 57500000338515		
-	श्री. राहुल अशोक गोंडील	केएआयजेएस		तीनशे चौऱ्याऐंशी फक्त) आणि		आयण्फसी कोड-		
		स्कीम	बिल्टअप, 3 रा माळा ही मिळकत तिचे सर्व हक्क, अधिकार, हितसंबंध	वसूली पर्यंतचे करारातील दराने		ण्चडीएफसी0001720		
			यासहीत.	व्याज व इतर खर्च, आकार वगैरे		5		
	श्री.रूषिकेश प्रभाकर साळुंखे आणि		स.नं.66, हि.नं. 2/5, (सिटीएस नं. 1992) मौजे सांगवी पुणे,तालुका		75,000/-	लाभार्थिचे नाव-ईएआरसी बँक-	7,50,000/-	भौतिक
	सौ. वैयाली प्रभाकर साळुंखे	बँक-021	हवेली, जि. पुणे उपनिबंधक हवेली, तसेच पिंपरी चिंचवड			021-ट्रस्ट		ताबा
	(कर्जदार् व गहाणवटदार)	ट्रस्ट-	महानगरालिकेच्या स्थळ सिमेतील जिमनीवर बांधण्यात आलेल्या	(रूपये सांळा लाख दोन हजार		खाते क्र. 57500000338515		
	हमीदार-सौ. पुष्पलता गजानन खापाने 📗	केएआयजेएस		एकशे एकोणतीस फक्त ) आणि		आयण्फसी कोड-		
-	श्री. अभिजित जालिंदर साळुंखं	स्कीम	बिल्टअप, 3 रा माळा ही मिळकत तिचे सर्व हक्क, अधिकार, हितसंबंध	वसूली पर्यंतचे करारातील दराने		ण्चडीएफसी0001720		
3-15			यासहीत.	व्याज व इतर खर्च, आकार वगैरे				3 0
	मं. अमृत सेल्स कॉपेरिशन द्वारा-		गट क्र.1228/2, गाव-गुंडेगाव, तालुका आणि जिल्हा-अहमदनगर	दिनांक 30.09.2021 रोजी	1,50,000/-	लाभार्थिचे नाव-ईएआरसी बँक-	15,00,000/-	भौतिक
	तिचे भागीदार श्री. चंद्रकांत जाधव,		येथील मिळकत सेंटर भाग द्वोत्र 0-26 आर कर्माशअल एन.ए. मिळकत	₹5. 26,95,359/-		021-ट्रस्ट		ताबा
	श्री. एकनाथ कुटल (कर्जदार) आणि	^	ही मिळकत तिचे सर्व भाग हक्क, हितसंबंध यासहीत.	(रूपये सोळा लाख चंच्याण्णव		खाते क्र. 57500000338515		
	( 1 ) श्री. परशुराम साहेबराव कोटकर 📗	केएआयजेएस		हजार तीनशे एकोणसाठ फक्त)		आयण्फसी कोड-		
	(2) श्री. परशुराम साहेबराव कोटकर	स्कीम		आणि वसूली पर्यंतचे पुढील व्यज,		ण्चडीएफसी0001720		
	(3) श्री. चंद्रकांत बापूराव जाणव			खर्च व आकार यासहीत.				
	(4) श्री. एकनाथ बाजीराव कुटल							
	(5) सौ. गोदाबाई साहेबराव कोटकर							
	( 6 ) श्री. शिवनाथ नासाहेब कोटकर							9

1									
ı		लिलाव प्रक्रियेसंबंधित संक्षिप्त माहिती							
ı	१ लिलाव तारीख	13.06.2022	પ	बयाणा सादरीकरणाची शेवटची तारीख	11.06.2022				
ı	२ बोलीच्या सादरीकरणाचे ठिकाण व लिलावाचे ठिकाण	ई-लिलाव							
ı	३ लिलावाकरिता वेबसाईट	https://sarfaesi.auctiontiger.net	ε	पाहाणीची तारीख व वेळ	27.05.2022 पासून ते				
	४ फोन नंबर्ससह संपर्क व्यक्तीचे नाव	प्रकाश चौधरी मो.नं.9712668557			11.06.2022 पर्यंत स. 10.00 ते सायं 05.00				

बोलीदार हे वेबसाईट पत्यावरया ऑफर ज्ङ्क्यंष्ट-ऽर्क्र उपलब्ध असलेल विहित नमुन्यात अर्ज करून ऑनलाईन लिलवात सहभाग घेतील ऑनलाईन बोली वेबसाईटवर होईल जी निविदा दस्तावेजातील अटी व शर्तीस अधिन राहील. निविदा दस्तावेज आणि

तपशिलवार अटी आणि शर्ती आमच्या वेबसाईटवरून म्हणजेच htpp://www.encorearc.com/ वरून डाउनलोड केल्या जावू शकतील. कृपया नोंद घ्यावी की, सरची विक्री बोली दस्तावेजातील नमूद अटी व शतीस अधिन राहतील. सदरची विक्री या जाहीरातीत तसेच विहित बोली व निविदा दस्तावात समावेशक असलेल्या अटी व शर्तीस सक्त अधिन असेल. प्राधिकत अधिकारी कोणत्याही कारणस्तव कोणतेही/सर्व बोली नाकारण्याचा हक्क रखन ठेवीत आहेत. वरील मिळकती संबंधात जर काही बोजा असेल तर त्या बबतचा तपशिल एन्कोअर एआरसी ची वेबसाईट www.encorearc.com च्या अटी व शर्ती दिलेल्या आहे. सदर विक्रीच्या तपशिलवार अटी व श्शर्ती करीता कृपया एन्कोअर एआरसी ची वेबसाईट मध्ये म्हणजेच www.encorearc.com मध्ये दिलेल्या लींक चा संदर्भ घ्यावा.

इच्छुक बोलीदार यांनी एन्कोअरएआरसी चे प्राधिकृत अधिकारी यांना 9930171113 या क्रमांकावर किंवा dharmendramaurya@encorearc.com वर कोणत्याही पुढील माहितीकरीता संपर्क साधावा

स्थळः मंबई दिनांकः 23/05/2022

एन्कोअर एआरसी

स्वाक्षरी/-

प्राधिकृत अधिकारी



## कर्ज वस्ती न्यायाधिकरण क्र.। मुंबई

(भारत सरकार, वित्तीय मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५

(५वा मजला सिंथिया हाऊस, बालार्ड इस्टेट, मुंबई-४००००१) ओ.ए. क्र. १७ सन २०२२ ...अर्जदार येस बँक लि.

विरुद ..प्रतिवादी श्री. राजकमार शर्मा आणि अन्य

१. समेर बिल्डकॉर्प प्रायव्हेट लिमिटेड

२०१, कॉमर्स हाऊस, १४० एन.एम.रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ २. सुमेर रेडिअस रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड प्रतिवादी (

२०१, कॉमर्स हाऊस, १४० एन.एम.रोड, फोर्ट, मुंबई ४००००१ समन्स ९. ज्याअर्थी वरील नावाचे अर्जदारांनी सदर न्यायाधिकरणात वरील उल्लेखित अर्ज दाखल

- २. ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक झालेली नाही आणि
- ज्याअर्थी सन्माननिय न्यायाधिकरणादारे पर्यायी बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात
- तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे ् दाखल करण्यासाठी आणि विनंतीप्रमाणे अनुतोष का मंजूर करु नये याची कारणे दर्शविण्यासाठी २९ जून, २०२२ रोजी दु. १२.०० उपस्थित राहण्याचे निर्देश दिले
- सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित असेल.

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **१७ मे, २०२२** रोजी दिले/जारी.

कर्ज वसूली न्यायाधिकरण-1, मुंबई

### जाहीर नोटीस

दिवसांच्या आत आमच्या "मथुरा" पुढील व्यवहार पूर्ण केले जातील. सही/

सर्वांना कळविण्यात येते की, गाव मौजे चुळणे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमीन मिळकती १) सर्व्हे नं. ८९/३/४, क्षेत्र ०-१४-६० हे.आर., पो.ख. ०-००-८० हे.आर., ही जमीन मिळकत अंतोन दुमा रबेल आणि २) सर्व्हे नं. ८७/३, क्षेत्र ०-०८-३० हे.आर., पो.ख. ०-०२-८० हे.आर., ही जमीन मिळकत मिना रॉकी कोलासो यांचे मालकीची आहे. त्यांनी सदर जमीन मिळकती आमच्या अशिलानी विकत देण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीमध्ये कोणाचेही कोणत्याही प्रकारे हक्क - हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ बंगला, हनुमान मंदीर हॉलजवळ, दिवाणमान गाव, यादव पाटील मार्ग, वसई रोड (प.), जि. पालघर-४०१ २०२, ह्या पत्त्यावर लेखी, पुराव्यासहित कळवावे, अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजून

(Rs in lakhs

सं.क्र. एनसीबी/एचओ/आरईसी/५६/२०२२-२२

श्री. अल्ताफ बक्शिश अहमद खान, सौ. नाझरा खातुन अल्ताफ खान

वित्तीय सहाय्य परत करण्याच्या उपक्रमासह वित्तीय सहाय्य घेतलेले आहे.

प्तदर वित्तीय सहाय्य यांच्या वैयक्तिक हमीद्वारेसुध्दा सुरिक्षत आहे.

(१) मुदत कर्ज क्र. ४ करिता: श्री. इस्तियाक गौकत खान

कोणत्याही अधिकाराचा वापर करेल.

(श्री. महेंद्र जे. वाघ), प्राधिकृत अधिकारी

यांना प्रतः एलटीएलएन-४ करिता

-एचएसएलएन-४ करिता

१) श्री. शिवकमार जोगेश्वर राय

२) मोहम्मद अक्रम कयुम खान

. १) श्री. शिवकुमार जोगेश्वर राय

२) श्री. इस्तियाक शौकत खान

(श्री. महेंद्र जे. वाघ), प्राधिकृत अधिकारी

सविधेचे नाव

मुद्दत कर्ज

कर्ज खाते एलटीएलएन/४

१२.१०.२०१७ ... रोजी मंजुर

गैह कर्ज कर्ज क्र/४

रोजी मंजुर

दस्तावेजाचे नाव

१ डिमांड प्रॉमिसरी नोट

३ लिएन आणि सेट ऑफचे

हमीदार/सहकर्जदारांटारे लिएन आणि सेट ऑफचे

मजल्यावरील दकान क्र. ४९.

भाग-। बँकेकडील प्राथमिक तारणांचा तपशिल :-

कर्ज करार

हमीपत्र

(गहाण निर्माण केल्याचे सर्व पुरवणी दस्तावेज आणि कागदोपत्री पु

आपला स्नेहांकित

वकील श्री. दयानंद कमळाकर

# DC5 PCS TECHNOLOGY LIMITED

Registered Office: 82/6/1. Solar Park, Shop no.6, Pune-Alandi Road, Dattanagar, Dighi- Pune- 411015 Corp. Office: 7th Floor, Technocity, Plot No.X-5/3, Mahape, Navi Mumbai- 400 710 Tel.:No.: 022-41296111 • Fax: 91224129082 • Website: www.pcstech.com

• Email: investorsgrievances@pcstech.com • CIN: L74200MH1981PLC024279

### EXTRACTS OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2022

	(RS. III IAKIIS)							
SN	Particulars	Consolidated						
			Quarter endec	Financial Year Ended				
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	72.12	68.79	64.83	270.34	282.95		
2	Net Profit / (Loss) for the period before tax	16.31	5.76	(26.77)	105.07	83.81		
3	Net Profit / (Loss) for the period after tax	9.21	1.83	(31.63)	85.62	44.93		
4	Total Comprehensive Income for the period	13.25	1.94	(33.37)	89.99	42.44		
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]							
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07		
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown	NA	NA	NA	NA	NA		
	in the Audited Balance Sheet of the previous year							
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised *) (before extraordinary items)	0.04	0.01*	(0.15)	0.41	0.21		
L	Tier annualised / (before extraordinary items)							

The	inancial details on Standalone basis are as under							
SN	Particulars	Standalone						
		(	Quarter ended	Financial Year Ended				
		31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021		
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
1	Total Income from Operations	71.12	67.77	64.10	266.22	278.69		
2	Profit before tax	15.92	5.16	(26.90)	102.21	80.59		
3	Profit after tax	8 96	1 44	(31.67)	83.63	42.70		

### Notes:

- 1 The above is an extract of the detailed format of Quaterly and Annual of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcstech.com).
- 2 The above audited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 24th May 2022.
- 3 Figures for the quarter ended 31st March 2022 and 31st March 2021 are the balancing figures between year ended audited figures and the nine months ended 31st December 2021 and 31st December 2020 respectively which were subject to limited review.
- 4 The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the IND-AS 34 'Interim Financial Reporting' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- 5 The Financials Results(Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accouting Statndard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies, Act 2013.
- 6 The Company in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant value arrived on Mark-to-Market basis amounting to Rs.7.36 Lacs being imagirment loss for the current quarter and gain (restricted to reversal of previously booked impairment loss) of Rs.55.66 Lacs for the current year has been accounted and classified under "Impairement / (Gain) on financial instruments and Exceptional Items'
- 7 The Statutory Auditors of the Company have carried out the audit and have issued their unmodified opinion on the financial
- statements. 8 The Company has taken into account the possible impacts of COVID-19 in preparation of the financial statements, including but not limited to its assessment of liquidity and going concern assumption, recoverable values of its financial and non-financial assets, impact on revenues and on cost budgets in respect of fixed price contracts and impact on leases. The Company has considered internal and certain external sources of information including reliable credit reports, economic forecasts and industry reports upto the  $date\ of\ approval\ of\ the\ financial\ statements\ and\ expects\ to\ recover\ the\ carrying\ amount\ of\ its\ assets.\ The\ impact\ of\ COVID-19\ on\ the$ interim financial statements may differ from that estimated as at the date of approval of the financial statements. However there is no significant impact of Covid-19 on operations of the company.
- 9 Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

Place: Mumbai

Date: 24th May 2022

## दी नॅशनल को-ऑप. बॅक लिमिटेड

रजि. एडी

पलॅट क्र. ५०१, रिध्दि सिध्दि हाईटस् सीएचएस लि., प्लॉट क्र. ९७, सेक्टर-१०, तळोजा पंचानंद, तळोजा-४१०२०८

विषय: सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट

. ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये सूचना

तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला बँकेच्या नार्वे तारण हितसंबंध निर्माण करून विविध मत्तांच्या सापेक्ष तिच्या तलोजा

, गाखेमार्फत १२.१०.२०१७ रोजी बँकेने **खाते क्र. एलटीएलएन/४** द्वारे मुदत कर्ज सुविधा मंजूर केली आणि रु. ७.००

नाख बाटप केले आणि तिच्या तलोजा आखेमार्फत १५,०१,२०१८ **रोजी** बँकेने **खाने क. एचएसएलएन** /४ टारे गृह

अनुक्रमे **परिशिष्ट 'ए' आणि 'बी'** मध्ये नमृद करण्यात आला आहे. तुम्ही सदर करार/दस्तावेजांच्या अटींमध्ये सदर

. पुढे सदर वित्तीय सहाय्य घेते वेळी बँकेच्या नावे तारण हितसंबंध निर्माण करून नामाधिकार विलेख/रजिस्टर्ड गहाण जम

करून गहाण निर्माण केलेले आहे. अशा गहाणाशी संबंधित दस्तावेजसुच्दा **परिशिष्ट 'बी'** मध्ये नमूद करण्यात आले आहे. तारण मनेचा संबंधित तपशील **परिशिष्ट 'सी**' मध्ये विशेषतः नमूद करण्यात आला आहे. सदर वितीय सहाय्य/पत

सविधेचे चलनवलन अनियमित बनले आहे आणि कर्ज वेळोवेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मत्ता

् वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वानुसार ३१.०३.२०२२ रोजी 'नॉन परफॉर्मिंग ॲसेट' म्हणून वर्गीकृत करण्यात

वार्रवार विनंती करूनही तुम्ही सदर थकबाकी/थकीत दायित्वे अदा करण्यास कसूर आणि टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे बँक सदर सूचनेच्या तारखेस ६० दिवसांत बँकेसाठी येथील खालील नमूद तुमचे संपूर्ण दायित्व सोडविण्यासाठी सदर सूचना

गच लाख सत्तावीस हजार सातशे आठ आणि पैसे अडुसष्ट मात्र) आणि गृह कर्ज क्र. ४ मधील

रु.६,५३,४३०/- (रुपये सहा लाख त्रेपन्ना हजार चारशे तीस मात्र) इतके आहे आणि तुम्ही अनुषंगिक खर्च

गरिव्यय, प्रभार इ. सह एकत्रित वरील सदर रकमेवरील ०१.०५.२०२२ पासूनचे पुढील व्याजसुध्दा अदा करण्यासार्ठ

जर तुम्ही सदरह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये सदर सूचनेसुनार वरील नमूदनुसार पुढील व्याज/अनुषंगिक खर्च, गरिव्यय यासह एलटीएलएन-४ मधील तुमचे थकीत दायित्व आणि बँकेला देणे रु..५,२७,७०८.६८ (रुपये पाच लाख

सत्तावीस हजार सातशे आठ आणि पैसे अडुसष्ट मात्र) आणि गृह कर्ज क्र. ४ मधील रु.६,५३,४३०/ – (रुपये सहा लाख त्रेपन्ना हजार चारशे तीस मात्र) ची वरील सदर रक्कम अदा करण्यास कसूर केल्यास बँक सदरह

अधिनियमाच्या इतर प्रयोज्य तरतुदीन्वये आणि कलम १३ च्या पोटकलम (४) अन्वये तपशील दिलेल्या सर्व किंवा

तुम्हाला ही सुष्ट्रा सूचना देण्यात येते की, कलम १३ च्या पोटकलम १३ नुसार तुम्ही बँकेच्या लेखी सहमतीशिवाय परिशिष्ट ''सी'' मध्ये तपशील दिलेल्या सदर तारण, मता, विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा मार्गाने हस्तांतर करू शकत नाही.

प्तदर **सचना** ही कायद्याच्या इतर प्रयोज्य तरतदीन्वये आवश्यक मानल्यानसार अशी अन्य कारवाई किंवा कायदेशी

. क्लॅट क्र. ए-५०३, टीएसपी तारा, सेक्टर-२६, प्लॉट क्र. ३०, सिडको गार्डन समोर, तळोजा, नवी मुंबई- ४१०२०८.

. ल्लॅट क्र. ए-५०३, टी.एस.पी. तारा, सेक्टर-२६, सिडको गार्डन समोर, प्लॉट क्र. ३०, तळोजा- ४१०२०८.

न्हाला तुमच्याद्वारे निष्पादित हमीच्या अटीनुसार सूचनेत नमूद केलेली रक्कम अदा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

परिशिष्ट 'ए'

परिशिष्ट ''बी

परिशिष्ट-सी

मत्तेचे नाव आणि तिचे वर्णन मिळकतीचे नोंदणीकृत गहाण (एलटीएलएन-४)

१) जिल्हा रायगड, पनवेलच्या नोंदणी उपजिल्ह्याच्या अधिकारितेमधील पनवेल नगरपरिषद आणि/किंवा सिडको लि.

च्या हद्दीतील गाव कामोठे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित, वसलेल्या आणि अशा १२.५% गावठाण

एक्स्टेंशन स्कीम अंतर्गत मोजमापित २१,०५० चौ.मी. सेक्टर क्र. ३४ मधील प्लॉट क्र. १, २, ४, ५, ६, १९, २०

२१. २२. २३. २४. २५. २६ येथे बांधलेल्या ''मानसरोवर कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

१५४ चौ.फू. चटई क्षेत्र जे १७.१७ चौ.मी. बिल्टअप क्षेत्राशी समतुल्य आहे, बिल्डिंग क्र. १३ मधील तब

वरील मिळकतीच्या गहाणासाठी दस्तावेजांचा तपशिल

फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, रिध्दि सिध्दि हाईटस् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र

मूळ नोंदणी पावती क्र. ६०९१ सह मे. डि'सिल्व्हा एंटरप्रायझेस आणि श्री. हेन्री जोसेफ मार्टिन पिंटो दरम्या

र) मूळ नोंदणी पावती क्र. १२६०० सह श्री. हेन्दी जोसेफ मार्टिन पिंटो आणि श्री. अल्ताफ बक्शिश खान आणि

) मळ नोंटणी पावती क्र. ८४८५ सह श्री. हेन्री जोसेफ मार्टिन पिंटो आणि श्री. अल्ताफ बक्शिश खान आणि

सौ. नाझरा खातून ए.ए. खान दरम्यान केलेला दि. २५ ऑक्टोबर, २०१७ रोजीचा नोंदणीकृत मूळ विक्री करार

मत्तेचे नाव आणि तिचे वर्णन

मिळकतीचे नोंदणीकृत गहाण (एसएसएएलएन-४)

फ्लॅट क्र. ५०१, ५ वा मजला, रिध्दि सिध्दि हाईटस् को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र. ९७, सेक्टर-

१०, पंचानंद, गाव तळोजा-४१०२०८. क्षेत्र ३९० चौ.फू. बिल्टअप.

९) रिध्दि सिध्दि बिल्डर्स आणि श्री. अल्ताफ बिक्शिश खान आणि सौ. नाझरा खातुन ए.ए. खान दरम्यानचा दि.

सौ. नाझरा खातुन अल्ताफ खान दरम्यान केलेला दि. ११ ऑगस्ट, २०१७ रोजीचा नोंदणीकृत मूळ विक्री करार

पुढे सुरु...४ (मे. ए. एन. के. डेकोरेटर्स, प्रोप्रा. श्री. अल्ताफ बक्शिश अहमद खान)

९७, सेक्टर-१०, पंचानंद, गाव तळोजा-४१०२०८ चे दस्तावेज.

केलेला दि. २१ जलै. २००५ रोजीचा नोंदणीकत मळ विक्री करार.

सदर मिळकतीच्या गहाणासाठी सोसायटीची एनओसी.

भाग-। बँकेकडील प्राथमिक तारणांचा तपशिल :-

३०.०४.२०२२ रोजीस व्याजासह थकबाकी

मुद्दल रक्कम :- रु. ५,०३,९७६.६८

व्याज रक्कम :- रु. २३,७३२.००

एकूण थकबाकी रक्कम:- रु. ५,२७,७०८.६८ (रुपये पाच लाख

सत्तावीस हजार सातशे आठ आणि पैसे अडुसष्ट मात्र)

मृद्दल रक्कम :- रु. ६,३३,३३२.००

एकूण थकबाकी रक्कम:- रु. ६,५३,४३०.००

..ू (रुपये सहा लाख त्रेपन्न हजार चारशे तीस मात्र)

तारीख

३०.०१.२०१८ ह. ७,५०,०००.

कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता देण्यात येत आहे.

१) श्री. इस्तियाक शौकत खान दुकान क्र. ५, मुस्कान कॉर्नर, सेक्टर-९, प्लॉट क्र. ८, पंचानंद, तळोजा– ४१०२०८.

. म्लॅट क. बी/५०३. पार्वती ॲव्हेन्य. प्लॉट क. ७३. फेज-ii. तळोजा. नवी मंबई- ४१०२०८.

दुकान क्र. ५, मुस्कान कॉर्नर, सेक्टर-९, प्लॉट क्र. ८, पंचानंद, तळोजा- ४१०२०८

पढे सुरु...२ (श्री. अल्ताफ बक्शिश अहमद खान, सौ. नाझरा खातुन ए. खान)

(२) गृह कर्ज क्र. ४ करिता: (१) श्री. शिवकुमार जोगेश्वर राय, (२) श्री. मोहमद अक्रम कयुम खान.

जारी करून ''सदरह अधिनियमाच्या'' कलम १३(२) अन्वये तम्हाला याद्वारे बोलाविणे करीत आहे. पुढे सुरु...२ (श्री. अल्ताफ बक्शिश अहमद खान, सौ. नाझरा खातुन अल्ताफ खान)

कर्ज सुविधा मंजुर केली. सदर मुदत कर्ज सुविधा आणि तुमच्याद्वारे निष्पादित तारण करार/दस्तावेजांचा संबंधित तपश्

### जाहीर सूचना

नूचना याद्वारे देण्यात येते की**, श्री. अनुप प्रकाश जोशी** हे याखालील नमुद मिळकतीचे मालक आणि सध्या राहतात येथे १२४/२, शांती कुंज, लेन क्र. ५, किंग जॉर्ज शाळा, दादर हिंद कॉलनी, दादर, मुंबईxooo8x यांनी सर्व भागपासन मक्त स्पष्ट पणनयोग्य नामाधिकागसह माद्या अशीलांना सदरची विकी आणि हस्तांतराचे मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना येथे खालील परिशिष्टामध्ये मिळकतीमध्ये किंवा करिता कोणाताही दावा किंवा हितसंबंध जसे की, विक्री, विकास हक्काची मंजुरी, अदलाबदल, गहाण, बक्षीस, विश्वस्त, वारसाहक्क, कुळवहिवाट, ताबा, जप्ती, परवाना, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, सुविधाधिकार, भोगवटा हक किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे सदर लिखित मला तशा दावा किंवा हितसंबंधाच्या कागदोपत्री पराव्यासह माझे कार्यालय येथे कार्यालय क. ११. तळमजला. ॲटलास बिझनेस सेंटर. फोर्ट चेंबर्स लगत, टामारिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००२३ येथे या तारखेपासून चौदा दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, असे समजण्यात येईल की, तेथे कोणताही तसा दावा किंवा हितसंबंध अस्तित्वात नाही आणि/किंवा की सदर त्यागित समजले जाईल आणि व्यवहाराची प्रक्रिया केली जाईल. येथे वरील उल्लेखित परिशिष्ट:-

मुंबईच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील ४, बेनहॅम क्रॉस लेन, डी.डी. साठे मार्ग, फिनिक्स बिल्डिंग जवळ, गिरगाव, मंबई-४००००४ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या गिरगाव विभागाच्या सी.एस. क. १३५५ धारक जिमन मोजमापित ४२२.२४ चौ.मीटर्सच्या प्लॉटचे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह त्यावरील उभी बिल्डिंग समाविष्टीत २० मासिक भाडेकरू द्वारे व्यापलेली जोशी चाळ अशा ज्ञात तळ

**PUBLIC NOTICE** 

NOTICE is hereby given that (1) DAISY MIKHAEL SIMPSON, Widow

of Late Mikhael Benjamin Simpson and her legal heirs, Residing at Rikove Gordon Road, 7/1, Petah

Tikva, Israel, State of Israel, (2) M/s Wazarkar Associates, Though

Wazarkar Associates, Though Proprietor Mr. Umesh Wakode

having address at Adarsh Nagar, Kiwale, Taluka Haveli, District, Pune and (3) MR. SAMIR HEMANT CHHEDA, have agreed to sell, transfer and assign all their rights,

interest and claim in the property mentioned in the Schedule hereto to my client M/s. Tritan Realinfra, a

Partnership, having office at Murar Road , Mulund (West) , after compounding the suit bearing No. 17/2017 pending before the Hon'ble High court at Bombay. All

Persons claiming an interest in the said property or any part thereof by way of sale, Gift, Lease, inheritance,

exchange, mortgage, charge, lien

trust, possession, easement, attachment or otherwise howsoever are hereby required to

howsoever are hereby required to make the same known to the undersigned at his office at Gawli & Associates, Office No.6, Mulberry, Ganesh Wadi, Panchpakhadi, Opp. Kaushalya Hospital, Thane (W) – 400 601, within 15 days from the date hereof, failing which the said sale will be completed, without any reference to such claim and the same if any shall be considered as

same, if , any, shall be considered as

Schedule

Description of property: All that piece and parcel of Land bearing CTS No. 1279 of village Mulund, Taluka Kurla, bearing Survey No. 1000 and plot No. 96 and 97, admeasuring about 1568 Square meters (as per P.

R. Card) with building standing thereon known as Sampson English

high School situated at Village

Mulund, Taluka Kurla, Dist, and Suk

District of Mumbai and in the Registration District of Mulund.

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचना देण्यात येते कि.

माझे अशील स्कॅनतेक लेजर प्रा. लि.

हे प्लॉट न. ए/५१७ टीटीसी इंडस्ट्रियल

एरिया, एम आय डी सी महापे, नवी मंबई

- ४००७१० चे मालक आणि पट्टेंदार

आहेत व ते मूळ अग्रीमेंट दिनांक

२२.१०.१९९६ एम आय डी सी व श्री.

दत्तात्रय नारायण बत्तीनं यांच्या दरम्यान

निष्पादित झाले होते आणि सदरचे

अग्रीमेंट हे माझे अशील यांच्या ताब्यात

होते व ते हरवले आहेत. आणि

२२.१०.२०२१ रोजी वरि. पोलीस

निरीक्षक राबले एमआयडीसी पोलीस

स्टेशन नवी मुंबई यांच्यासमक्ष तक्रार नं.

१४३७/२०२१ दाखल केली आहे.

तरी कोणत्याही व्यक्तीस हरवलेल्या

गहाळ दस्तावेजाच्या संदर्भात कोणत्याही

प्रकारचा आक्षेप अथवा सदर दस्तावेज

सापडल्यास, सदर निंमस्वाक्षरधारकांना

लिखित खालील नमूद पत्त्यावर

कागदोपत्री पुराव्यासह या सूचनेच्या

प्रसिध्दीच्या तारखेपासून पंधरा

दिवसाच्या आत कळवणे आवश्यक

आहे. कसर केल्यास त्यानंतर कोणतीही

तक्रार/आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत

आणि सदर शून्य आणि अवैध मानले

मेस. चंदनशिव अँड अससोसिएट्स

युनिट नं. एस-१२-४७, २ मजला,

हावरे सेन्च्यरिअन कॉम्प्लेक्स, प्लॉट नं.

८८ ते ९१, सेक्टर १९ ए, नेरुळ ईस्ट,

श्री. महेश हरिदास चंदनशिव

नवी मुंबई ४००७०६

मोबा. ८८७९३८८३३२

सदर दिनांक २५ मे, २०२२

जातील.

त्यांनी

दिनांक

सही/-

Mr. Jagdish M. Gawl

Date: 25th May, 2022

Mumbai.

### मत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री **kotak** Kotak Manindra Bank कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

ाोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई, महाराष्ट्र खा कार्यालय : ॲडमास प्लाझा, ५ वा मजला, १६६/१६, सी.एस.टी, रोड, कलिना, सांताक्रझ (पर्व मंबर्ड), मंबर्ड-४०००९

स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठी विक्री सूचना दे सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ नियम ८ (५) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अन्व स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सचना.

विशेषत: कर्जदार आणि हमीदार आणि आम जनतेस यादारे सचना देण्यात येते की. खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकर्त या तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा एस्सेल फायनान्स बिजनेस लोन लिमिटेड (यानंतर ईएफबीएल असा उल्लेख) द्वारे तिच्या नावे कर्जांच्या अभिहस्तांकनाला अनुसरून कोटक महिंद्रा बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी यांनी १०.०३.२०२२ रोजी घेतला आहे त्या श्री. अंबे टेक्सटाईल्स (श्री. अजय कुमार बिरंद्र प्रताप सिं यांच्या द्वारे प्रोप्रायटरीशिप कंसने), श्री. अजय कुमार बिरंद्र प्रताप सिंग, श्री. बिरंद्र प्रताप राजवालेश सिंग, सौ. शहिबा देवी सुरेंद्र प्रताप सिंग, सौ. मीनादेवी रानबहादर सिंग, सौ. शांतादेवी बिरेंद्र प्रताप सिंग आणि श्री. विनोद कुमार सुरेंद्र प्रताप सिंग यांचे कडून कोटक महिंद्रा बँक लि., तारण धनकोना थकीत कर्ज खाते क्र. एनएमयएम००६१५-१६००००२७७ अंतर्गत वसली पर्यंत प्रयोज्य पढील व्याजासह **२० मे. २०२२ रोजीस रु** ,५५,७७,२४९/- (रुपये एक कोटी पंचावन्न लाख सत्याहत्तर हजार दोनशे एकोणपन्नास मात्र) च्या वसुर करिता ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २ जुलै, २०२२ रोजी दु. १२.०० ते दु. १.०० दरम्यान ''जे आहे जेथे आहें'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहेत. राखीव किंमतः रु. १,१०,००,०००/ – (रुपये एक कोटी दहा लाख मात्र) आणि **इसारा अनामत रक्रमः रु. ११,००,०००/** – (रुपये अकरा लाख मात्र) असेल आणि केवायसी सह इअर सादर करण्यांची अंतिम तारीख ३० जुन, २०२२, सायं. ६.०० वा. पर्यंत

. **मेळकतीचे वर्णनः** भिवंडीनिजामपुर महानगरपालिका, भिवंडीच्या हद्दीमधील गावः कामतघर येथील प्लॉट क्र. ५, स.क्र 33 हि क १ धारक एनए जिंमन मोजमापित २३० चौ यार्ड्स चे सर्व ते भाग आणि विभाग च्यासह पॉवरलम गाला ची रस्त्रा, मोजमपित अंदार्ज २६ X २२ म्हणजेच ५७२ चौ.फूट, गानचुंबी धारक एम.एच. क्र. १२२६, न्यु कान्हेरी, भिवंडी (जि. ठाणे) आणि उप विभाग आणि उप नोंदणीकृत कार्यालयः भिवंडी आणि विभाग आणि जिल्हा ठाणे. सदर मिळकत वालील प्रमाणे सिमाबद्ध: उत्तर- स.क्र. ४५ ची जमिन, दक्षिण- लेआऊट रोड, पूर्व- खरेदीदारांच्या मालकीचा प्लॉट क्र. -पी, पश्चिम-स.क्र. ४५ ची जमिन.

ारतुदीकडे वेघण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि आम जनतेने कृपया नोंद घ्यावी की, जर नियोजित लिलाव . त्याही कारणाने होऊ शकली नाही तर तारण धनको खाजगी कराराच्या मार्फत विक्रीच्या मार्गाने तारण हितसबंधार्च क्कवसली करतील. विक्रीच्या अंतर्गत मत्तेच्या संदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण/आवश्यकते साठी बोलीदार **श्री. राजें**द दहिया (+९१ ८४४८२६४५१५), श्री. पंकज राय (+९१ ७७६८००३५६७), श्री. शांतनु नायसे (+९१ ९७६५५८०९९१) आणि श्री. आग्रेल पिल्लाई(+९१-७२०८०५८९७२). यांना संपर्क करू शकतात. . वेक्रीच्या तपशील अटी आणि शर्ती करिता कृपया कोटक महिंद्रा बँकेची वेबसाईट म्हणजेच <u>www.kotak.com</u>

आणि/किंवा <u>https://bankauctions.in</u> मध्ये दिलेली लिंक <u>https://www.kotak.com/en/bank</u> auctions.html चा संदर्भ घ्यावा.

. वेकाणः ठाणे, दिनांकः २५.०५.२०२२

प्राधिकृत अधिकारी, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

### हिंदस्तान मिल्स लिमिटेड

सीआयएनः एल१७१२१एमएच१९०४पीएलसी१९५ नोंदणीकृत कार्यालय: शिवसागर इस्टेट ''डी'' ब्लॉक, ८वा मजला, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८. ■ फोन : ०२२ ६१२४०७००,

■ ई-मेल : contact@hindoostan.com ■ www.hindoostan.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल			त
वित्तीय निष्कर्षांच	(ह. लाखात) ली तिमाही ही ३१ मार्च, २०२२ १ मार्च, २०२२ तेजी संपलेले ३१ मार्च, २०२१ त्वर्ध (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) १९९.७५ (१०,३७४.४३ २,७६०.६७ १९.१० (६६.४६) (२९.८७) १९.१० (६६.४६) (२९.८७)		
तपशील	संपलेली तिमाही ३१ मार्च, २०२२	रोजी संपलेले	३१ मार्च,
	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,०१०.७९	१०,३७४.४३	२,७६०.६७
अखंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ			
नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्व)	१९.१०	(६६.४६)	(२९.८७)
खंडित प्रवर्तनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बार्बीपूर्व)	_	_	_
अखंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता			
निव्वळ नफा/(तोटा)	१९.१०	(६६.४६)	(२९.८७)
खंडित प्रवर्तनातून करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	-	_	_
अखंडित प्रवर्तनातून करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(२४०.७५)	(३२६.३१)	(२९.८७)
खंडित प्रवर्तनात्न करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	_	-	_
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२२०.८०)	(३१६.११)	(५०.८३)
समभाग भांडवल	१६६.४५	१६६.४५	१६६.४५
अखंडित प्रवर्तनातून प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)			
मूलभूत :	(१४.४६)	(१९.६०)	(१.७९)
सौम्यिकृत :	(१४.४६)	(१९.६०)	(१.७९)
खंडित प्रवर्तनातून प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- च्या)			
मूलभूत :	-	-	-
सौम्यिकत •	_	-	I –

**टीप :** सेबी (लिस्टिंग ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे साटा केलेल्या तिमाही विचीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा वर देण्यात आला आहे तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंज वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com आणि कंपनी

> हिंदुस्तान मिल्स लि. करिना सही/-कार्यकारी संचालक

# ई-मेल : advmhchandanshiv@gmail.com

## KOTAK INFRASTRUCTURE DEBT FUND LIMITED

Tel: +91-22-61660001 Website: kidfl.kotak.com

Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2022

	Amount (₹ in Lal						
	Particulars .	Quarte	er ended	Year ended			
Sr. No.		March 31, 2022 (Audited)	March 31, 2021 (Unaudited)	March 31, 2022 (Audited)	March 31 2021 (Audited)		
1	Total Income from Operations	1,589.59	1,810.01	6,959.57	7,718.89		
2	Net Profit for the year (before Tax, Exceptional and Extraordinary items)	650.59	828.17	2,984.66	3,490.25		
3	Net Profit for the year before tax (after Exceptional and Extraordinary items)	650.59	828.17	2,984.66	3,490.25		
4	Net Profit for the year after tax (after Exceptional and Extraordinary items)	650.59	828.17	2,984.66	3,490.25		
5	Total Comprehensive Income for the year [Comprising Profit for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	645.52	826.25	2,982.66	3,489.63		
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10 per share)	31,000.00	31,000.00	31,000.00	31,000.00		
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	13,565.35	10,558.60	13,565.35	10,558.60		
8	Net Worth	44,565.35	41,558.60	44,565.35	41,558.60		
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	51,793.62	51,711.83	51,793.62	51,711.83		
10	Outstanding Redeemable Preference Shares (Nos. 14 each of ₹ 500000)	75.25	75.25	75.25	75.25		
11	Debt Equity Ratio	1.16	1.25	1.16	1.25		
12	Earnings per Share (of ₹10 each) - Basic & Diluted	0.21	0.27	0.96	1.13		
13	Capital Redemption Reserve	19.00	19.00	19.00	19.00		
14	Debenture Redemption Reserve	_	_	_	_		
15	Debt Service coverage ratio	NA	NA	NA	N/		
16	Interest Service coverage ratio	NA	NA	NA	N/		
17	Securities Premium Account			_			

## Notes:

- 1) The above results were reviewed by the Audit Committee and approved and taken on record by the Board of Directors a their respective meetings held on May 24, 2022.
- 2) The above is an extract of the detailed format of yearly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly financial results are available on the websites of BSE Limited at www.bseindia.com and the Company at kidfl.kotak.com 3) For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure
- Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed or www.bseindia.com P) Figures for the previous period/year have been regrouped wherever necessary to conform to current period / year
- These financial results have been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended time to tim
  - By order of the Board of Directors For Kotak Infrastructure Debt Fund Limited

Sd/-**KVS Manian**  सार्वजनिक सचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मयत वामन आत्माराम जोशी, २७/१२/२०१६ रोजी मरण पावले, फ्लॅट क्रमांक के-१०४, १ला मजला. ४९२ चौरस फट आकाराच्या इमारतीचे मालक होते, अशोकनगर बिल्डिंग क्र. ४ सीएचएसएल, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०९१ (सदर फ्लॅट) येथे स्थित आहे. आणि शेअर सर्टिफिकेट क्र. ५६ (सदर शेअर) मध्ये समाविष्ठ २७६ ते २८० पर्यंत प्रत्येकी रू. ५०/- चे दर्शनी मूल्याचे ५ शेअर्स धारण करत होते. त्यांच्या पत्नी श्रीमती विजया वामन जोशी यांचे १५/०६/२००८ रोजी निधन झाले आणि आता (१) श्रीमती अस्मिता आनंद दातीर (विवाहित मुलगी) आणि (२) श्री. जयराम वामन जोशी (मुलगा) हे कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी आहेत. दुसऱ्या कायदेशीर वारस म्हणजे श्री. जयराम वामन जोशी (मुलगा)यांच्या संमतीने माझे अशिल सौ. अस्मितानंद दातीर यांच्या वतीने उक्त प्लॅट आणि शेअर समाविष्ट मृत वामन आत्माराम जोशी यांच्या मालकीचे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रॉपर्टी ॲण्ड क्रिडीट पत्राच्या मंज्रीकरिता कायदेशीर वारसांपैकी एक श्रीमती. अस्मिता आनंद दातीर (विवाहित मुलगी) यांनी याचिका टीपीएल/१०५६३ ऑफ २०२२ च्या बॉम्बे टेस्टमेंटरी अँड ज्युडिक शनच्या उच्च

न्यायालयासमोर दाखल केली आहे. उपरोक्त फ्लॅट आणि शेअरमध्ये कोणताही अधिकार, हक्क किंवा स्वारस्य असल्याचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्ती, विक्रीचा करार, गहाणखत, भाडेकरार, शुल्क, धारणाधिकार, मार्गाचा अधिकार जाणि/किंवा इतर कोणत्याही प्रकारे निमक्स्वाक्षरीकार अधिवक्ता रश्मी एन. परमार यांना सहाय्यक कागदपत्रांसह . सदर सार्वजनिक सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत नोंदणीकृत ए.डी. द्वारे, कार्यालय २०१, नवकार गिरिजा सदन, बबई नाका, एल.टी. रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९२ येथे लेखी कळवावे. मुंबई, दिनांक २५ मे २०२२

सही/-श्रीमती रश्मी परमार अधिवक्ता उच्च न्यायालय

For ACROW INDIA LTD

# **Co** kotak<sup>®</sup>

दिनांक : २४ मे. २०२२

CIN: U65910MH1988PLC048450

Regd. Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Audited) 31.03. 2022	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2021	Quarter Ended (Audited) 31.03. 2021	Year Ended (Audited) 31.03. 2022	Year Ended (Audited) 31.03. 2021
1)	Total Income from operations (net)	72.98	20.01	8.66	138.50	59.73
2)	Net Profit / (Loss) for the period (before					
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(25.65)	(6.21)	(15.19)	(29.77)	(32.43)
3)	Net Profit / (Loss) for the period before tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	114.24	(6.21)	(15.19)	110.12	(32.43)
4)	Net Profit / (Loss) for the period after tax					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	93.72	(18.62)	(12.68)	85.99	(13.98)
5)	Total Comprehensive Income for the period					
	[Comprising Profit / (Loss) for the period(after tax)					
	and Other Comprehensive Income (after tax)]	93.72	(18.62)	(12.68)	85.99	(13.98)
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each)	64.00	64.00	64.00	64.00	64.00
7)	Earnings Per Share (of Rs. 10/- each)					
	(for continuing and discontinued operations) -					
	Basic	14.64	(2.91)	(1.98)	13.44	(2.18)
	Diluted	14.64	(2.91)	(1.98)	13.44	(2.18)

**ACROW INDIA LTD.** 

Registered Office: Plot no 2 & 3, Ravalgaon - 423108, Taluka Malegaon, District Nashik, Maharashtra

CIN: L13100MH1960PLC011601

Extract of Statement of Audited Financial Results for the Quarter and year ended March 31, 2022

Place: MUMBAI

Date : 24th May, 2022

- The above Audited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's
- 2 During the quarter ended 31st March, 2022, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- The above results for quarter ended on 31st March, 2022 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- The company is in the business of manufacture and sale of engineering goods without any territorial differentiation and as such, there is only one reportable business / geographical segment, as required by IndAS 108 on "Operating Segments". However, it has temporarily stopped manufacturing operations to revisit the costing of its products.
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary.
  - The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.acrowindia.com)

HARSHAVARDHAN B. DOSHI CHAIRMAN

Place : Mumbai